

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर  
व्यवस्थापन परिषदेच्या ११८ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत  
गुरुवार, दि.०६ डिसेंबर, २०१८ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ११८ वी बैठक गुरुवार, दि.०६ डिसेंबर, २०१८ रोजी दुपारी १२:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु तथा प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	अध्यक्ष तथा सदस्य
२)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
३)	प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे	सदस्या
४)	प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे	सदस्य
५)	डॉ. जी. एस. कांबळे	सदस्य
६)	प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे	सदस्य
७)	प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी	सदस्य
८)	डॉ. बी. एन. आदटराव	सदस्य
९)	डॉ. एच. के. आवताडे	सदस्य
१०)	श्री. ए. के. आवळे	सदस्य
११)	डॉ. बी. पी. रोंगे	सदस्य
१२)	कु. ए. सी. चव्हाण	सदस्या
१३)	डॉ. टी. एन. कोळेकर	सदस्य
१४)	डॉ. सुरैय्या शेख	सदस्या
१५)	प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील, विशेष कार्यासन अधिकारी	निमंत्रित
१६)	डॉ. बी. सी. शेवाळे, वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
१७)	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे, प्रभारी कुलसचिव	सदस्य सचिव

**स्वागत:**

मा. प्र. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

दि.०६ डिसेंबर, २०१८ महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सोलापूर विद्यापीठाच्या वतीने व्यवस्थापन परिषदेत सर्व सदस्यांनी विनम्र अभिवादन करण्यात आले.

**अनुपस्थिती:**

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी ईमेलद्वारे व श्रीमती एन. एस. मंकाणी व डॉ. एस. सी. मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई व डॉ. डी. आर. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[ ०१ ] • २१ ऑगस्ट, २०१८ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतावर केलेल्या कार्यवाहीची नोंद घेणे.

• ११ सप्टेंबर, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव: • २१ ऑगस्ट, २०१८ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतावर केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

• ११ सप्टेंबर, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह सर्वानुमते वाचून कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

पान क्र.३२ वर आयत्या वेळेचा विषय क्र.१३ (९) मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

पूर्वीचा ठराव
चार कर्मचाऱ्यांचा वेतन वाढी बाबतचा प्रस्ताव सह संचालक कार्यालयास सादर करण्याबाबत आस्थापना विभागाला कळविण्यात यावे असे ठरले.
दुरुस्त केलेला ठराव
डॉ. यु. व्ही. मेटकरी, डॉ. एस. एन. शिंदे, श्रीमती डी. एन. पांढरे व श्री. पी. ए. व्हनमाने या चार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी व सुधारीत वेतन श्रेणीबाबतचा प्रस्ताव विभागीय सहसंचालक कार्यालयास सादर करण्याबाबत आस्थापना विभागाला कळविण्यात यावे असे ठरले. आयत्या वेळेचा विषय क्र.१३ (१०) मधील ठरावात "त्याच कर्मचाऱ्याला" ऐवजी "डॉ. एस. एन. शिंदे यांना" अशी दुरुस्ती करावी. आयत्या वेळेचा विषय क्र.१३ (११) मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

पूर्वीचा ठराव
विद्यापीठात बैठकीसाठी कारने उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना वाहन खर्च पेट्रोल प्रति कि. मी. ₹१० व डिझेल प्रति कि. मी. ₹१२ रु. दराने करण्याबाबतचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या पुढील बैठकीत सादर करण्याबाबत वित्त व लेखा विभागास कळविण्यात यावे असे ठरले.
दुरुस्त केलेला ठराव
विद्यापीठात बैठकीसाठी कारने उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना वाहन खर्च पेट्रोल प्रति कि. मी. ₹१२ व डिझेल प्रति कि. मी. ₹१० दराने करण्याबाबतचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या पुढील बैठकीत सादर करण्याबाबत वित्त व लेखा विभागास कळविण्यात यावे असे ठरले. आयत्या वेळेचा विषय क्र.१३ (१३) मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

पूर्वीचा ठराव
DSW या विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, कार्यक्रमासंदर्भातील नियमावली तयार करण्याबाबत व उपक्रम, कार्यक्रमासाठी परीक्षक नेमण्याबाबत विद्यार्थी विकास विभागास कळविण्यात यावे असे ठरले.
दुरुस्त केलेला ठराव
DSW या विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रममध्ये पुढील वर्षीपासून लोककला हा नवीन प्रकार सुरु करण्यात यावा या कार्यक्रमासंदर्भातील नियमावली तयार करण्याबाबत व उपक्रम, कार्यक्रमासाठी परीक्षक नेमण्याबाबत विद्यार्थी विकास विभागास कळविण्यात यावे असे ठरले.

[ ०२ ] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १४ (६) (जे) नुसार, मा. कुलसचिव यांनी विद्यापीठाच्या प्रत्येक सहा महिन्यांचा विकास कार्यक्रमांचा एक अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १४ (६) (जे) नुसार, मा. कुलसचिव यांनी विद्यापीठाच्या प्रत्येक सहा महिन्यांचा विकास कार्यक्रमांचा एक अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा. कुलसचिव यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १४ (६) (जे) नुसार, मा. कुलसचिव यांनी विद्यापीठाच्या सहा महिन्यांचा विकास कार्यक्रमांचा अहवालाची नोंद घेण्यात आली.

[ ०३ ] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०५(२)(ड) नुसार संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ या पदाच्या निवड समितीवर मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२(७) अन्वये तातडीचे बाब म्हणून प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी यांचे नामनिर्देशन केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ या पदाची जाहीरात दै. सकाळ व दैनिक पुढारी या वर्तमानपत्रामध्ये तसेच व AIU, New Delhi यांच्या University News या साप्ताहिकेत प्रसिध्द करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सदरची जाहीरात विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर ही प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहीरातीमध्ये आवेदनपत्र सादर करण्याची अंतिम मुदत दि.१५/०९/२०१८ पर्यंत होती.

त्यानुसार दिलेल्या मुदतीत ३१ उमेदवारांचे आवेदनपत्र प्राप्त झाले असून प्राप्त आवेदनपत्रांची छाननी करण्यासाठी मा.कुलगुरु महोदयांनी गठीत केलेल्या छाननी समितीकडून छाननी केली असता, ३१ पैकी ०५ अर्ज पात्र झाले होते. सदर पात्र व अपात्र उमेदवारांची यादी विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करून दि.२४/१०/२०१८ पर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार एकूण ०७ हरकती प्राप्त झाल्या असून सदर प्राप्त हरकती मा. कुलगुरु महोदयांच्या मान्यतेने छाननी समितीसमोर ठेवल्या असता, प्राप्त ०७ हरकती पैकी ०५ उमेदवारांचे आवेदनपत्र पात्र झाले आहेत. अशाप्रकारे एकूण १० उमेदवारांचे आवेदनपत्र पात्र झाले आहेत.

गठीत केलेल्या छाननी समितीच्या अहवालानुसार संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ या पदासाठी पात्र ठरलेल्या १० उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन दि.०४/१२/२०१८ रोजी करण्यात आले असून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०५ (२) (ड) नुसार निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक यांचे व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करणे आवश्यक आहे.

सदर पदाच्या निवड समितीस महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०५ (४) नुसार तीस दिवसाची पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याने व मा.कुलपती तथा राज्यपाल यांनी नामनिर्देशित केलेल्या तज्ज्ञांकडून मुलाखतीची तारीख मिळाल्याने, तातडीची बाब म्हणून मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी यांचे नामनिर्देशन केले आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०५ (२) (ड) नुसार संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ या पदाच्या निवड समितीवर मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) अन्वये तातडीचे बाब म्हणून प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी यांचे नामनिर्देशन केल्याची बाब माहितीस्तव).

**ठराव:** मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ ०४ ] सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय क्र. संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३, दि.१७ डिसेंबर, २०१६ च्या अनुषंगाने आस्थापना विषयक व लेखाविषयक कामासाठी एक निमशासकीय सेवानिवृत्त अधिकारी श्री. शेख मुतूर्ज महिबूबसाब यांना मानसेवी अधिकारी म्हणून करार पध्दतीने घेतल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: व्यवस्थापन परिषदेच्या दि.११/०९/२०१८ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.७ नुसार "सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय क्र. संकीर्ण-२७१५ / प्र. क्र.१०० / १३, दि.१७ डिसेंबर, २०१६ च्या अनुषंगाने आस्थापना विषयक व लेखाविषयक कामासाठी एक शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याची सेवा करार पध्दतीने मानसेवी अधिकारी म्हणून घेण्यासाठी मा.कुलगुरुंच्या मान्यतेनुसार दि.०७/१०/२०१८ रोजी दैनिक संचार या वर्तमानपत्रामध्ये WALK-IN-INTERVIEW ची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर पदाच्या WALK-IN-INTERVIEW ही दि.१६/१०/२०१८ रोजी सकाळी ११.३० वा. व्यवस्थापन परिषद कक्षात घेण्यात आली. सदर पदांच्या WALK-IN-INTERVIEW साठी उपस्थित राहिलेल्या उमेदवारांमधून निवड समितीने श्री. शेख मुतूर्ज महिबूबसाब या सेवानिवृत्त कर्मचारी यांची मानसेवी अधिकारी या पदावर निवड केले आहे. तसेच निवड समितीच्या अहवालानुसार श्री. शेख मुतूर्ज महिबूबसाब यांना महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाचे दि.१७ डिसेंबर, २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार मासिक परिश्रमिक रु.२२,१००/- (अक्षरी रुपये बावीस हजार शंभर फक्त) या प्रमाणे दरमहा वेतनावर अकरा महिन्यासाठी नियुक्ती आदेश देण्याबाबत मा. कुलगुरु महादेयांनी दि.१६/१०/२०१८ रोजीच्या टिपणीन्वये मान्यता दिलेली आहे. त्यानुसार श्री. शेख मुतूर्ज महिबूबसाब यांची मानसेवी अधिकारी या पदावर दि.२२/१०/२०१८ ते दि.२१/०९/२०१९ पर्यंत नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सबब, सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय क्र. संकीर्ण-२७१५ / प्र.क्र.१०० / १३, दि.१७ डिसेंबर, २०१६ च्या अनुषंगाने आस्थापना विषयक व लेखाविषयक कामासाठी एक निमशासकीय सेवानिवृत्त अधिकारी श्री. शेख मुतूर्ज महिबूबसाब यांना मानसेवी अधिकारी म्हणून करार पध्दतीने घेतल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय क्र. संकीर्ण-२७१५ / प्र. क्र.१०० / १३, दि.१७ डिसेंबर, २०१६ च्या अनुषंगाने आस्थापना विषयक व लेखाविषयक कामासाठी एक निमशासकीय सेवानिवृत्त अधिकारी श्री. शेख मुतूर्ज महिबूबसाब यांना मानसेवी अधिकारी म्हणून करार पध्दतीने घेतल्याबाबतची नोंद घेण्यात आली.

[ ०५ ] डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड यांना गट क्र.३३१ मधील उपलब्ध करून द्यावयाची ५ एकर जमीन मालकी हक्काने उपलब्ध / हस्तांतरीत करून देण्यास व सोबतच्या करारास मान्यता देण्याबाबत व्यवस्थापन परिषदेच्या वतीने कुलगुरु महोदय यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: शासन निर्णय क्र.HTED-११०३० (११) / १ / २०१३ - MHT - (TE-२), दि.३१ जानेवारी, २०१४ रोजीच्या निर्णयान्वये नव्याने स्थापन करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांनी नव्याने सुरु केलेल्या उपकेंद्रासाठी प्रत्येक विद्यापीठाने ५ एकर जमीन हस्तांतरीत करण्याबाबत आदेश प्राप्त झालेले होते. सदर आदेशात संदर्भित जमीन कशा पध्दतीने हस्तांतरीत करण्यात यावी याबाबत उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यानुसार दि.१३/०२/२०१४ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र.१३ नुसार सोलापूर विद्यापीठाच्या मालकीचे असलेल्या मौजे कोंडी, ता. उत्तर सोलापूर या हद्दिमधील गट क्र.३५१ मधील एकूण ५ एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड विद्यापीठास हस्तांतरीत करण्यात येवून संबंधित दोन्ही विद्यापीठांमध्ये दि.०७/०७/२०१७ रोजी करारनामा करण्यात येवून सदर करारनामा संदर्भ पत्र क्र.SUS / Engg / २०१७ / ४८०८, दि.१२/०७/२०१७ अन्वये शासनास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड पाठविण्यात आलेला होता. तदनंतर प्रस्तुत विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड यांना गट क्र.३५१ मधील एकूण ५ एकर जमीन मालकी हक्काने हस्तांतरीत करण्यात आलेली असल्याने सदर गटाची जमीनीची मोजणी करून हद्द निश्चिती करून घेण्याबाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्याबाबत विद्यापीठाचे संदर्भ पत्र क्र.सोविसो / अभि. विभाग / २०१७-१८ / ४४९२, दि.२५ मे, २०१८ अन्वये कळविलेले होते. तदनंतर प्रस्तुत विद्यापीठाची जमीन सुरु होते तेथून सलग ५ एकर मालकी हक्काने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठास दिलेली आहे. परंतु जेव्हा शासकीय मोजणी आणली तेव्हा लक्षात आले की, या जमीनीचा सर्व्हे नंबर नजरचुकीने ३५१ असा झाला आहे. जो दोन्ही विद्यापीठांना गैरसोईचा आहे. त्यामूळे प्रस्तुत विद्यापीठाची जमीन सुरु होते अशी ५ एकर जमीनीचा अचूक सर्व्हे नंबर टाकून सुधारीत पत्र निर्गमित करण्याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड यांनी संदर्भ पत्र क्र.डॉबाआंतवि / कुलसचिव / जमीन हस्तांतरण - सोलापूर / २०१८ / ३२९, दि.१३ जून, २०१८ अन्वये प्रस्तुत विद्यापीठास कळविलेले होते. त्यानुसार गट क्र.३५१ मधील एकूण ५ एकर जमीनीऐवजी गट ३३१ मधील एकूण ५ एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड यांच्या नावे हस्तांतरीत करण्यास व दोन्ही विद्यापीठांमध्ये गट क्र.३३१ साठी करारनामा करण्यास दि.२३/०८/२०१८ अन्वये मा. कुलगुरु यांनी मान्यता दिलेली आहे. त्यानुसार संबंधितांना विद्यापीठाचे संदर्भ पत्र क्र.सोविसो / अभि. विभाग / २०१८-१९ / ७३४०, दि.२३ ऑगस्ट, २०१८ अन्वये कळविण्यात आलेले आहे. दरम्यानच्या काळात जमीन हस्तांतरणासंदर्भात विशेष कार्यासन अधिकारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि. रायगड हे रजिस्ट्रेशन कार्यालया, सोलापूर येथे गेले असता त्यांना रजिस्ट्रेशन कार्यालय, सोलापूर यांनी ही जमीन कोणत्या पध्दतीने

हस्तांतरीत केलेली आहे ही बाब आढळत नसल्यामुळे रजिस्ट्रेशन प्रक्रिया होवू शकत नाही, असे रजिस्ट्रेशन कार्यालयाने तोंडी कळविलेले होते. त्यामुळे रजिस्ट्रेशन कार्यालय, सोलापूर यांनी तोंडी सांगितल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि. रायगड यांना द्यावयाची एकूण ५ एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि. रायगड यांना द्यावयाची ५ एकर जमीन मालकी हक्काने हस्तांतरीत करण्याबाबतचे पत्र प्रस्तुत विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि. रायगड यांना दिलेले आहे.

तसेच विशेष कार्यासन अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि. रायगड यांनी यापूर्वी करण्यात आलेला करारनामा रद्द करण्यात येत आहे. याऐवजी सुधारीत करारनामा करण्यात येत आहे, असे करारनाम्यात नमूद करण्याबाबत तोंडी विनंती केलेली होती त्यानुसार मा. कुलगुरु महोदयांनी दि.१८/०९/२०१८ रोजी मान्य केलेल्या टिपणीनुसार सुधारीत करारामध्ये मालकी हक्काचा उल्लेख करून सदर करारनामा विद्यापीठाचे कायदा अधिकारी यांच्याकडून तपासून घेवून करारनामा दि.२१/०९/२०१८ रोजी सुधारीत करण्यात आलेला आहे.

सबब, शासन निर्णयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड यांना उपलब्ध करून द्यावयाची ५ एकर जमीन उपलब्ध / हस्तांतरीत करण्याबाबत नमूद केलेले आहे. परंतु सदर जमीन कोणत्या पध्दतीने उपलब्ध / हस्तांतरीत करावी याबाबतची स्पष्टता शासन निर्णयामध्ये होत नसल्यामुळे सदरबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविणे व त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत बराच अवधी लागणार असल्याच्या शक्यतेमुळे तसेच जमीन उपलब्ध / हस्तांतरीत करण्याबाबत रजिस्ट्रेशन कार्यालया, सोलापूर येथील कार्यालयात येत असलेल्या अडचणींचा व तातडीचा विचार करता प्रस्तुत विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड यांना गट क्र.३३१ मधील ५ एकर जमीन मालकी हक्काने हस्तांतरीत / उपलब्ध करून देण्यास व सोबतच्या करारास मान्यता देण्याबाबत व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदय यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

**ठराव:** मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ ०६ ] दि.१७/१०/२०१८ रोजीच्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदय यांनी केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: दि.१७/१२/२०१८ रोजीच्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास दि.१७/१०/२०१८ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने व्यवस्थापन परिषदेस शिफारस केली आहे. सोबत खरेदी समितीचा कार्यवृत्तांत जोडला आहे.

त्यामध्ये रुसा अंतर्गत GCMS उपकरण आयात करणे प्रस्तावित आहे. सदरची खरेदी तातडीने करून त्याचा खर्च वेळेत होणे आवश्यक आहे. तसेच डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत असल्याने खरेदी किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक नसल्याने मा. कुलगुरुमहोदय व वित्त व लेखा अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार व त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार दि.१७/१०/२०१८ रोजीच्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु यांनी मान्यता दिली आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदय यांनी केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.



[ ०७ ] उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांना केंद्र शासनाच्या “The Rights of Person with Disabilities Act, २०१६” च्या तरतूदीनुसार कार्यवाही करण्याबाबतचे शासन निर्णय दि.२५ जून, २०१८, दि.१३ ऑगस्ट, २०१८ व दि.२७ ऑगस्ट, २०१८ माहितीस्तव.

(टिपणी: उपरोक्त शासन निर्णयान्वये केंद्र शासनाने “The Rights of Person with Disabilities Act, २०१६” हा अधिनियम दि.२८ डिसेंबर, २०१६ रोजी राजपत्रात प्रसिध्द करून तो सर्व शासकीय संस्थाना लागू केला आहे. या अधिनियमातील कलम ३२ मध्ये पुढीलप्रमाणे तरतूद आहे.

- 1) All government institutions of highe education and other higher education institution receiving aid from the Government shall reserve not less than five.
- 2) The Person with benchmark disabilities shall be given an upper age relaxation of five years for admission in institutions of higher education.

केंद्र शासनाच्या उक्त “The Rights of Person with Disabilities Act, २०१६” च्या कलम ३१ (१) मधील तरतूदीनुसार उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय व अशासकीय अनुदानित संस्थामध्ये प्रवेशासाठी लक्षणीय अपंगत्व असणाऱ्या व्यक्ती / विद्यार्थ्यांकरिता ५ टक्के इतक्या जागा राखीव ठेवण्याबाबत शासनाने आदेश निर्गमित केले आहे. तसेच शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे इतर सोई-सुविधाही उपलब्ध करून देण्याबाबत आदेश पारित केले आहेत.

सबब, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांना केंद्र शासनाच्या “The Rights of Person with Disabilities Act, २०१६” च्या तरतूदीनुसार कार्यवाही करण्याबाबतचे शासन निर्णय दि.२५ जून, २०१८, दि.१३ ऑगस्ट, २०१८ व दि.२७ ऑगस्ट, २०१८ माहितीस्तव).

ठराव: उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांना केंद्र शासनाच्या “The Rights of Person with Disabilities Act, २०१६” च्या तरतूदीनुसार कार्यवाही करण्याबाबतच्या शासन निर्णय दि.२५ जून, २०१८, दि.१३ ऑगस्ट, २०१८ व दि.२७ ऑगस्ट, २०१८ यांची नोंद घेण्यात आली.

[ ०८ ] विद्यापीठ परिसरातील मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहासाठी स्वतंत्र पुरुष गृहपाल व महिला गृहपाल नियुक्त केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठात Walk-in-Interview द्वारे श्रीमती इंगेवार माधुरी मनोहरराव यांची कंत्राटी सहायक प्राध्यापक म्हणून सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली होती. श्रीमती इंगेवार यांचेकडे मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यांचा कंत्राटी सहायक प्राध्यापक पदाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांचेकडील गृहपाल (महिला वसतिगृह) पदाचा अतिरिक्त कार्यभार मा.कुलगुरु महोदयांच्या दि.१०/०७/२०१८ व दि.१७/०७/२०१८ रोजीच्या मान्यतेने खालीलप्रमाणे सोपविण्यात आलेला आहे.

अ. क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव व पदनाम	नियुक्ती आदेश	प्रतिमाह मानधन
१.	श्रीमती मुछाले उजमा अखतर मु. अ. कंत्राटी सहायक प्राध्यापक	सोविसो/आस्था/२०१८/६१३३, दि.१९/०७/२०१८	रु.८,०००/-
२.	श्रीमती बागवान निलोफर इकबाल, कनिष्ठ लिपिक	सोविसो/आस्था/२०१८/६१३२, दि.१९/०७/२०१८	रु.८,०००/-

तदनंतर प्रस्तुत विद्यापीठात Walk-in-Interview द्वारे सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी कंत्राटी सहायक प्राध्यापक यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी श्रीमती डॉ. देशमुख मेघा अनंतराव, कंत्राटी सहायक प्राध्यापक यांचा दि.१२/११/२०१८ रोजी विनंती अर्ज प्राप्त झाल्यानंतर सदर अर्जावर दि.१३/११/२०१८ रोजी पुढील आदेशार्थ टिपणी सादर केली असता, श्रीमती बागवान यांचे ऐवजी श्रीमती डॉ. देशमुख मेघा यांची नियुक्ती करण्यास मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे कार्यालयीन आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

अ. क्र.	कर्मचाऱ्यांचे नांव व पदनाम	नियुक्ती आदेश	प्रतिमाह मानधन
१.	श्रीमती डॉ. देशमुख मेघा अनंतराव कंत्राटी सहायक प्राध्यापक	सोविसो/आस्था/२०१८/९७४४, दि.१४/११/२०१८	रु.८,०००/-

तसेच मुलांच्या वसतिगृहांच्या रेक्टर या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस. एन. श्रृंगारे, सहा. प्राध्यापक यांचेकडे सन २०११ पासून सोपविण्यात आलेला आहे. तसेच त्यांना विद्यापीठ परिसरातील निवासस्थान पुरविण्यात आलेले आहे. परंतू, त्यांना घरभाडे भत्ता व प्रवास भाडे देण्यात आलेला नाही. श्री. श्रृंगारे यांनी दि.३१/०८/२०१८ रोजीच्या विनंती अर्जान्वये मुलांच्या शिक्षणासाठी सोलापूर शहरात असलेल्या स्वतःच्या घरात घरात राहयला जात असल्याचे व माहे सप्टेंबर, २०१८ पासून घरभाडे भत्ता व प्रवास भाडे पूर्ववत सुरु करण्यास विनंती केली आहे. त्यास अनुसरून श्री. श्रृंगारे यांना विद्यापीठ परिसरातील निवासस्थान सोडण्यास दि.१७/०९/२०१८ रोजीच्या पत्रान्वये परवानगी देण्यात आली.

तदनंतर श्री. ध्रुव एन. के., डॉ. पवार आर. ए. व डॉ. पिसाळ पी. एम., कंत्राटी सहायक प्राध्यापक यांनी दि.३१/०८/२०१८ व दि.०२/०९/२०१८ रोजीच्या अर्जान्वये विनंती केल्यानुसार, त्यांचेकडे गृहपाल (मुलांचे वसतिगृह) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यास, विद्यापीठ परिसरातील निवासस्थानात विनामुल्य राहण्यास व त्यांना प्रत्येकी रु.१,०००/- दरमहा मानधन देण्यास दि.०६/०९/२०१८ रोजीच्या टिपणीस मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे नियुक्ती करण्यात आलेली आहे.

अ. क्र.	कर्मचार्यांचे नांव व पदनाम	नियुक्ती आदेश	प्रतिमाह मानधन
१.	श्री. ध्रुवे निलकेश कमलसिंग कंत्राटी सहायक प्राध्यापक	सोविसो/आस्था/२०१८/८१२५, दि.१७/०९/२०१८	रु.१,०००/-
२.	डॉ. पवार रुपेश अजिनाथ कंत्राटी सहायक प्राध्यापक	सोविसो/आस्था/२०१८/८१२६, दि.१७/०९/२०१८	रु.१,०००/-
३.	डॉ. पिसाळ परशुराम मारुती कंत्राटी सहायक प्राध्यापक	सोविसो/आस्था/२०१८/८१२७, दि.१७/०९/२०१८	रु.१,०००/-

सबब, विद्यापीठ परिसरातील मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहासाठी स्वतंत्र पुरुष गृहपाल व महिला गृहपाल नियुक्त केल्याची बाब माहितीस्तव).

ठराव: विद्यापीठ परिसरातील मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहासाठी स्वतंत्र पुरुष गृहपाल व महिला गृहपाल नियुक्त केल्याबाबतची नोंद घेण्यात आली.

[ ०९ ] सोलापूर महानगरपालिकातर्गत Solapur City Development Corporation Limited (SCDCL) यांच्या स्मार्ट सिटी संकल्पनेनुसार विद्यापीठ परिसरातील संगणकशास्त्र, पदार्थविज्ञान रसायनशास्त्र संकुल इमारतीवर सोलर जनरेशन सिस्टीम बसविण्यास व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा.कुलगुरु महोदय यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: सोलापूर महानगरपालिकातर्गत Solapur City Development Corporation Limited (SCDCL) यांच्या स्मार्ट सिटी संकल्पनेनुसार प्रस्तुत विद्यापीठाच्या संगणकशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र संकुल इमारतीवर आवश्यकतेनुसार विनामुल्य सोलर जनरेशन सिस्टीम बसविण्याचे काम नियोजित आहे, त्यास अनुसरून सदर विनामुल्य सोलर जनरेशन सिस्टीम बसविण्याचा प्रस्ताव श्री. समित नाबर, रावीन इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लिमिटेड, अध्यक्ष सोलर यांनी विद्यापीठाकडे सादर केलेला होता.

विनामुल्य सोलर जनरेशन सिस्टीम बसविण्याच्या कामास बांधकाम समितीची शिफारस व तदनंतर व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर वरीलप्रमाणे कामाबाबत पुढील कार्यवाही करावी लागणार आहे. त्यानुसार सदर कामाची निकड लक्षात घेता, बांधकाम समितीच्या वतीने मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये विनामुल्य सोलर जनरेशन सिस्टीम बसविण्याच्या कामाची शिफारस व्यवस्थापन परिषदेला केलेली आहे.

सबब, सदर कामाची निकड लक्षात घेता व नुकतीच व्यवस्थापन परिषदेची बैठक झालेली असल्याने संगणकशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र संकुल इमारतीवर विनामुल्य सोलर जनरेशन सिस्टीम बसविण्यास व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा.कुलगुरु महोदय यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मान्यता दिलेली आहे, त्यानुसार मा. आयुक्त, सोलापूर महानगरपालिका यांना व श्री.समित नाबर, राविन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड, उपाध्यक्ष, सोलर यांना आवश्यक ती पुढील कार्यवाही करणेबाबत संदर्भ पत्र क्र. सोविसो/अभियांत्रिकी विभाग/२०१८-१९/८७२४, दि.०४/१०/२०१८ अन्वये कळविलेले असून मा. कुलगुरु महोदयांनी केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ १० ] सन २०१७-१८ च्या लेख्यात आवश्यक ती दुरुस्ती तात्काळ करणे आवश्यक असल्याने मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार दिलेली मान्यता माहितीस्तव.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठाचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात झालेल्या आर्थिक व्यवहाराचे लेखापरीक्षण करून घेण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने संवैधानिक लेखा परीक्षण म्हणून M/s. T A P & Associates, Solapur यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात झालेल्या आर्थिक व्यवहाराचे लेखापरीक्षण वेळेत करून अंतिम लेखापरीक्षण अहवाल या विभागास सादर करण्यात आलेला आहे. समान लेखा संहितेमधील तरतूद १.५० (i) व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४ (६) (क) नुसार सन २०१७-१८ चे वार्षिक लेखे, लेखापरीक्षण अहवाल व अनुपालन अहवाल उपसमितीच्या शिफारस अहवालासह दि.१०/०८/२०१८ रोजीच्या वित्त व लेखा समितीपुढे विचारार्थ सादर करण्यात आला होता. त्यावर खालीलप्रमाणे ठराव झाला आहे.

ठराव:	सन २०१७-१८ लेखापरीक्षण अहवाल व लेखापरिक्षीत लेख्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लेखापरीक्षण अहवालातील आक्षेपाबाबत उपसमितीने केलेल्या शिफारशी स्विकारण्यात येवून लेखापरीक्षण अहवाल, लेखापरिक्षीत लेखे, अनुपालन व उपसमिती शिफारस अहवाल मान्यतेसाठी व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.
-------	--

दि.२१/०८/२०१८ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सदर विषय विचारार्थ ठेवला असता खालीलप्रमाणे ठराव झाला आहे.

ठराव:	महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४ (६) (क) व ३१ (यघ) नुसार, सन २०१७-१८ चे वार्षिक लेखे व लेखापरीक्षण अहवाल संदर्भात वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस स्विकारून अधिसभेस सर्वानुमते शिफारस करण्यात आली.
-------	---

सेंट्रल बँक कोंडी शाखा येथे विद्यापीठाच्या विविध फंडाच्या मुदत ठेवी ठेवण्यात आलेल्या आहेत. मुदत ठेवी ठेवताना त्यावर मिळणाऱ्या व्याजापोटी टी. डी. एस. ची कपात करू नये असे वेळोवेळी बँकेला कळविले आहे. तथापि, विद्यापीठाचे आयकर रिटर्न भरतेवेळी Form 26 AS वरून असे दिसून आले की, सेंट्रल बँकेने मुदतठेवीच्या व्याजातून दि.३१/०३/२०१८ रोजी टी. डी. एस. ₹५,२९,७८०/- कपात करून आयकर विभागाकडे भरला आहे. याबाबत सेंट्रल बँकेशी संपर्क साधला असता त्यांनी सदर टी. डी. एस. ची कपात प्रधान कार्यालयाकडून केल्याचे कळविले आहे. तसेच याबाबत विद्यापीठाचे सनदी लेखापाल यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी व्याजाची रक्कम ₹५२,७७,२७८.८९/- विद्यापीठाच्या वार्षिक लेख्यामध्ये समावेश करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अन्यथा ती आयकर विभागाकडून टी. डी. एस. ची रक्कम ₹५,२९,७८०/- अमान्य होवून ती विद्यापीठास मिळणार नाही.

सनदी लेखापाल यांनी सूचित केल्याप्रमाणे सेंट्रल बँकेने दि.३१/०३/२०१८ रोजी विविध मुदतठेवी पोटी जमा केलेली व्याजाची रक्कम ₹५२,७७,२७८.८९/- चा समावेश विद्यापीठ लेख्यात घेण्यासाठी सन २०१७-१८ च्या लेख्यात आवश्यक ती दुरुस्ती तात्काळ करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे लेख्यात दुरुस्ती करण्यात आली आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ ११ ] भूकंपग्रस्थासाठी लागू केलेल्या २% समांतर आरक्षणाची तसेच इतर समांतर आरक्षण घटकांची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतचे शासन परिपत्रक माहितीस्तव.

(टिपणी: उपरोक्त शासन परिपत्रकान्वये राज्य शासकीय सेवेतील गट-क व गट-ड ची पदे भरताना सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी भूकंपग्रस्तांसाठी असलेल्या २% आरक्षणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

या व्यतिरिक्त शासकीय सेवेत प्रवेशासाठी प्रकल्पग्रस्थांना ५%, माजी सैनिक १५%, महिला ३०%, अपंग ३%, खेळाडू ५%, अंशकालीन पदवीधर / पदविकाधारक १०%, अनाथ १%, यांना समांतर आरक्षण देण्यात आले आहे. सदर विहित केलेल्या प्रमाणानुसार पदांची गणना करुन त्यानुसार नियुक्ती प्राधिकाऱ्यांची पदभरती करावी. सदर समांतर आरक्षणाची नियुक्ती प्राधिकारी यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

सदर सुचना प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुखांच्या निदर्शनास आणाव्यात असे आदेश निर्गमित केले आहे.

सबब, भूकंपग्रस्थासाठी लागू केलेल्या २% समांतर आरक्षणाची तसेच इतर समांतर आरक्षण घटकांची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतचे शासन परिपत्रक माहितीस्तव).

ठराव: भूकंपग्रस्थासाठी लागू केलेल्या २% समांतर आरक्षणाची तसेच इतर समांतर आरक्षण घटकांची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतच्या शासन परिपत्रकाची नोंद घेण्यात आली.

[ १२ ] सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून एम. सी. ए. (Master of Computer Application) या अभ्यासक्रमातून गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास / विद्यार्थिनीस सन २०१७-१८ पासून प्रत्येक वर्षी "कै. शिवशंकर भिमण्णा मेंते सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्याकरिता ₹१,००,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: डॉ. राजीवकुमार शिवशंकर मेंते यांनी सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून एम. सी. ए. (Master of Computer Application) या अभ्यासक्रमातून गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास / विद्यार्थिनीस सन २०१७-१८ पासून प्रत्येक वर्षी "कै. शिवशंकर भिमण्णा मेंते सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दि.१३/११/२०१८ रोजीच्या पत्रासोबत ₹१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

डॉ. राजीवकुमार शिवशंकर मेंते यांच्याकडून सुवर्णपदकासाठी ₹१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार रुपये फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे स्विकारण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागास जमा करण्यात आला असून ₹१,०९,०००/- इतक्या रक्कमेची पावती क्र.१४३२३ दि.१७/११/२०१८ अन्वये वित्त व लेखा विभागाने अभ्यासमंडळे विभागाकडे जमा केलेली आहे.

सबब, मा. कुलगुरु महोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ १३ ] सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून एम. एस्सी. रसायनशास्त्र (Master of Science in chemistry) या विषयातून प्रथम येणाऱ्या अनुसूचीत जातीच्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१७-१८ पासून सुवर्णपदक देण्याचा मानस असून हे सुवर्णपदक "आदर्शमाता आशाताई हरिशचंद्र गायकवाड सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्याकरिता ₹१,००,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: प्रा. डॉ. गायकवाड शशिकांत हरिशचंद्र, बार्शी यांनी सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून एम. एस्सी. रसायनशास्त्र (Master of Science in chemistry) या विषयातून प्रथम येणाऱ्या अनुसूचीत जातीच्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१७-१८ पासून प्रत्येक वर्षी "आदर्शमाता आशाताई हरिशचंद्र गायकवाड सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दि.१३/११/२०१८ रोजीच्या पत्रासोबत ₹१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

प्रा. डॉ. गायकवाड शशिकांत हरिशचंद्र, बार्शी यांच्याकडून सुवर्णपदकासाठी ₹१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार रुपये फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे स्विकारण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागास जमा करण्यात आला असून ₹१,०९,०००/- इतक्या रक्कमेची पावती क्र.१४३२४ दि.१७/११/२०१८ अन्वये वित्त व लेखा विभागाने अभ्यासमंडळे विभागाकडे जमा केलेली आहे.

सबब, मा. कुलगुरु महोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.



[ १४ ] दि.२१/०८/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेतील ठराव क्र. १० नुसार शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता विद्यापीठ परिसरातील कार्यरत असलेल्या संकुलातील विभागनिहाय विद्यार्थी संख्या, शुल्काचा तपशील व खर्चाची माहिती व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: “शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता विद्यापीठ परिसरातील सर्व संकुलासाठी सहायक प्राध्यापकांची कंत्राटी तात्पुरती पदे संबधित संकुलातील कार्यभाराचा आढावा घेवून निर्माण केली असून, Walk in interview द्वारे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम १०३ मधील तरतूदीनुसार भरती प्रक्रीया पूर्ण केल्याबाबतची नोंद घेण्यात आली.

- १) विभागनिहाय विद्यार्थी संख्या
- २) शुल्काचा तपशील
- ३) खर्चाची माहिती

उपरोक्त माहिती पुढील बैठकीत सादर करावी.”

असा ठराव दि.२१/०८/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषद सभेत पारित झाला आहे. सदर ठरावाच्या अनुषंगाने आस्थापना विभाग शिक्षक कक्षाने जा. क्र. सोविसो / आस्था / २०१८ / ७६५१, दि.०४/०९/२०१८ रोजीच्या पत्रान्वये विद्यापीठ परिसरातील सर्व कार्यरत संकुलांच्या मा. संचालकांना माहिती तात्काळ सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

सदर पत्राच्या अनुषंगाने विद्यापीठ परिसरतील एकूण अनुदानित ०५ संकुले व विना अनुदानित ०३ संकुलांची माहिती खालील प्रमाणे :

**१) पदार्थविज्ञान संकुल**

अ. क्र.	विभाग	एकूण विद्यार्थी संख्या		एकूण जमा शुल्क रु.	कंत्राटी सहायक प्राध्यापक नियुक्ती संख्या	माहे वेतनापोटी खर्च
१)	M. Sc. Physics (Applied Electronics)	भाग १	२०	१,१६,३५६/-	०६	१,३२,०००/-
		भाग २	१९			
२)	M. Sc. Physics (Electronics Science)	भाग १	०८	५४,५७०/-		
		भाग २	०८			
३)	M. Sc. Physics (Material Science)	भाग १	२०	१,८७,३१२/-		
		भाग २	२१			
		<b>एकूण</b>	<b>९०</b>	<b>३,५८,२३८/-</b>	<b>०६</b>	<b>१,३२,०००/-</b>

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा एकूण वार्षिक खर्च: १,३२,०००/- X १० = १३,२०,०००/-

२) रसायनशास्त्र संकुल

अ. क्र.	विभाग	एकूण विद्यार्थी संख्या		एकूण जमा शुल्क रु.	कंत्राटी सहायक प्राध्यापक नियुक्ती संख्या	माहे वेतनापोटी खर्च
१)	M. Sc. Physics (Polymer Chemistry)	भाग १	२०	१,११,०००/-	०६	१,२८,०००/-
		भाग २	१७			
२)	M. Sc. Physics (Industrial Chemistry)	भाग १	२०	५,४६,०००/-		
		भाग २	१९			
३)	M. Sc. Physics (Organic Chemistry)	भाग १	३०	८,१२,०००/-		
		भाग २	२८			
		एकूण	१३४	१४,६९,०००/-	०६	१,२८,०००/-

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा एकूण वार्षिक खर्च: १,२८,०००/- X १० = १२,८०,०००/-

३) भूशास्त्र संकुल

अ. क्र.	विभाग	एकूण विद्यार्थी संख्या		एकूण जमा शुल्क रु.	कंत्राटी सहायक प्राध्यापक नियुक्ती संख्या	माहे वेतनापोटी खर्च
१)	M. Sc. (Applied Geology)	भाग १	०७	४५,३१८/-	०७	१,५०,०००/-
		भाग २	०८			
२)	M. Sc. (Geoinformatics)	भाग १	१६	७२,२३२/-		
		भाग २	१०			
३)	M. Sc. (Environment Science)	भाग १	१६	९७,६८८/-		
		भाग २	१४			
		एकूण	७१	२,१५,२३८/-	०७	१,५०,०००/-

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा एकूण वार्षिक खर्च: १,५०,०००/- X १० = १५,००,०००/-

४) सामाजिकशास्त्र संकुल

अ. क्र.	विभाग	एकूण विद्यार्थी संख्या		एकूण जमा शुल्क रु.	कंत्राटी सहायक प्राध्यापक नियुक्ती संख्या	माहे वेतनापोटी खर्च
१)	M. A. Economics	भाग १	११	२६,१२४/-	०५	१,०६,०००/-
		भाग २	१२			
२)	M. A. Rural Development	भाग १	१४	२८,३४०/-		
		भाग २	०३			
३)	M. A. Mass Communication	भाग १	१९	७०,८४८/-		
		भाग २	१५			
४)	M. A. A. I. H. C. & A.	भाग १	२१	६१,५६४/-		
		भाग २	०८			
		एकूण	१०३	२,१५,२३८/-	०५	१,०६,०००/-

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा एकूण वार्षिक खर्च: १,०६,०००/- X १० = १०,६०,०००/-

५) संगणकशास्त्र संकुल

अ. क्र.	विभाग	एकूण विद्यार्थी संख्या		एकूण जमा शुल्क रु.	कंत्राटी सहायक प्राध्यापक नियुक्ती संख्या	माहे वेतनापोटी खर्च
१)	M. Sc. Mathematics	भाग १	८८	१३,८१,१३६/-	०८	१,७६,०००/-
		भाग २				
२)	M. Sc. Statistics	भाग १	४३	६५,२७६/-	०८	१,७६,०००/-
		भाग २				
३)	M. Sc. Computer Sciences	भाग १	३३	१,०५,२४६/-	०८	१,७६,०००/-
		भाग २				
४)	M. C. A.	भाग १	६८	१,४१,५८०/-	०८	१,७६,०००/-
		भाग २				
		एकूण	२३२	१६,९३,२३८/-	०८	१,७६,०००/-

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा एकूण वार्षिक खर्च: १,७६,०००/- X १० = १७,६०,०००/-

६) वाणिज्य व व्यवस्थापन संकुल

अ. क्र.	विभाग	एकूण विद्यार्थी संख्या		एकूण जमा शुल्क रु.	कंत्राटी सहायक प्राध्यापक नियुक्ती संख्या	माहे वेतनापोटी खर्च
१)	M. Com.	भाग १	७८	२,०८,६४४/-	०४	८८,०००/-
		भाग २	४०			
		एकूण	११८	२,०८,६४४/-	०४	८८,०००/-

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा एकूण वार्षिक खर्च: ८८,०००/- X १० = ८,८०,०००/-

७) भाषा व वाङ्मय संकुल

अ. क्र.	विभाग	एकूण विद्यार्थी संख्या		एकूण जमा शुल्क रु.	कंत्राटी सहायक प्राध्यापक नियुक्ती संख्या	माहे वेतनापोटी खर्च
१)	M. A. Marathi	भाग १	०९	२०,८६०/-	०१	२२,०००/-
२)	M. A. Hindi	भाग १	०९	१९,२४६/-	०१	२२,०००/-
३)	M. A. English	भाग १	०५	८,१६४/-	०१	२२,०००/-
४)	M. A. Sanskrit	भाग १	२०	७२,५५६/-	०१	२२,०००/-
५)	M. A. Urdu	भाग १	२०	७५,४८०/-	०१	२२,०००/-
		एकूण	६३	१,९६,३०६/-	०५	१,१०,०००/-

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा एकूण वार्षिक खर्च: १,१०,०००/- X १० = ११,००,०००/-

८) तंत्रज्ञान संकुल

अ. क्र.	विभाग	एकूण विद्यार्थी संख्या		एकूण जमा शुल्क रु.	कंत्राटी सहायक प्राध्यापक नियुक्ती संख्या	माहे वेतनापोटी खर्च
१)	5 year Integrated course in Cosmetic Technology	भाग १	०६	७२,०००/-	०२	७०,०००/-
		एकूण	०६	७२,०००/-	०२	७०,०००/-

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा एकूण वार्षिक खर्च: ०६ X १२,००० = ७२,०००/-

सबब, दि.२१/०८/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेतील ठराव क्र.१० नुसार शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता विद्यापीठ परिसरातील कार्यरत असलेल्या संकुलातील विभागनिहाय विद्यार्थी संख्या, शुल्काचा तपशील व खर्चाची माहिती व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: दि.२१/०८/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेतील ठराव क्र. १० नुसार शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता विद्यापीठ परिसरातील कार्यरत असलेल्या संकुलातील विभागनिहाय विद्यार्थी संख्या, शुल्काचा तपशील व खर्चाच्या माहितीची नोंद घेण्यात आली.

[ १५ ] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४ (२) (च) नुसार वित्त व लेखा समितीवर व्यवस्थापन परिषदेने एका सदस्याचे नामनिर्देशन करण्याबाबत.

(टिपणी: दि.३१/१०/२०१७ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र.०३ अन्वये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४ (२) (च) नुसार, वित्त व लेखा समितीवर व्यवस्थापन परिषदेने खालीलप्रमाणे दोन तज्ञाचे नामनिर्देशन करण्यात आलेले होते.

१) लेखांकन आणि लेखापरीक्षा क्षेत्रातील तज्ञ - श्रीमती मंजिरी धवली कुलकर्णी, सोलापूर.

२) वित्त क्षेत्रातील तज्ञ - श्री. अविनाश लक्ष्मण महागांवकर, सोलापूर.

तथापि, श्रीमती मंजिरी धवली कुलकर्णी, त्यांची शारीरिक प्रकृती ठीक नसल्याने दि.०४/०९/२०१८ रोजीच्या अर्जान्वये त्यांनी वित्त व लेखा समिती सदस्यावरून मुक्त करण्याबाबत विनंती केली होती. त्यास दि.०५/०९/२०१८ रोजीच्या टिपणीवर मा. कुलगुरुमहोदय यांनी मान्यता दिली आहे. श्रीमती मंजिरी धवली कुलकर्णी यांच्या जागी वित्त व लेखा समितीवर लेखांकन आणि लेखापरीक्षा क्षेत्रातील तज्ञ नव्याने नामनिर्देशन करणे आवश्यक आहे.

सबब, वरीलप्रमाणे नामनिर्देशन करण्यास्तव).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४ (२) (च) नुसार, वित्त व लेखा समितीवर व्यवस्थापन परिषदेने प्रा. श्रेणीक शहा यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[ १६ ] विद्यापीठाचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी लेखा परीक्षकांच्या नियुक्तीची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १३५ (२) नुसार व्यवस्थापन परिषदेने नियुक्त संवैधानिक लेखा परीक्षणाकडून आर्थिक वर्ष संपल्यानंतर चार महिन्यांच्या आत विद्यापीठ लेखांची लेखापरीक्षा करून घेणे आवश्यक आहे.

सन २०१४-१५ मध्ये सनदी लेखापाल नियुक्ती करण्याकरिता मा. कुलगुरु यांचे दि.२९/०५/२०१५ च्या मान्यतेने उपसमिती गठीत करण्यात आली होती. त्यामध्ये व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. ए. ए. शेख व श्री. बी. आर. गायकवाड यांचा समावेश होता. सनदी लेखापाल संस्थेकडून प्राप्त यादीनुसार नामवंत व प्रसिध्द १० सनदी लेखापाल यांना चर्चेकरिता उपसमितीपुढे आमंत्रित करण्यात आले होते. सदर शिक्षणक्षेत्रातील लेखापरीक्षणाचा अनुभव, अपेक्षित फी व लेखापरीक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे असलेला सेवक वर्ग इत्यादीबाबत सखोल चर्चा करून विद्यापीठाचे सन २०१४-१५ या वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी तीन सनदी लेखापालाची नावे अंतिम करून शिफारस केली होती, व त्यानुसार सन २०१४-१५ करिता M/s. T A P & Associates, Solapur यांची नियुक्ती करण्यात आली.

M/s. T A P & Associates, Solapur यांनी विद्यापीठाचे वार्षिक लेखापरीक्षण विद्यापीठ कायदा मधील तरतूदीनुसार वेळेत पूर्ण केल्यामुळे तसेच ते विद्यापीठास आयकर, सेवाकर, जी. एस. टी. इत्यादीबाबत मार्गदर्शन करित असल्यामुळे त्यांना सन २०१५-१६, सन २०१६-१७ व सन २०१७-१८ करिता व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने पुर्ननियुक्त करण्यात आली. आता सनदी लेखापाल M/s. T A P & Associates, Solapur यांनी सन २०१८-१९ करिता नियुक्ती मिळणेबाबत दि.०४/०९/२०१८ च्या विनंती पत्रान्वये कळविले आहे. त्यामध्ये त्यांनी वेळोवेळी केलेल्या कामाचा उल्लेख करून त्यांनी सन २०१८-१९ करिता फी रुपये ९४,४००/- (सर्व करासहीत) करण्यास तयार असल्याबाबत कळविले आहे. सोबत पत्र जोडले आहे.

सबब, M/s. T A P & Associates, Solapur यांनी पत्राद्वारे विनंती केल्यानुसार त्यांची विद्यापीठाचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी संवैधानिक लेखापरीक्षण म्हणून नियुक्ती व फी रुपये ९४,४००/- (सर्व करासहीत) करण्याबाबतचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी लेखा परीक्षकांच्या नियुक्तीबाबत खालीलप्रमाणे उपसमिती नियुक्त करण्यात आली.

- |  |   |         |
|--|---|---------|
| १) प्रा. एम. एम. माने                  | : | अध्यक्ष |
| २) प्राचार्या डॉ. श्रीमती के. ए. पांडे | : | सदस्य   |
| ३) प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी        | : | सदस्य   |

[ १७ ] ज्ञानस्रोत समितीच्या दि.१९/०९/२०१८ रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव.

(टिपणी: ज्ञानस्रोत समितीची दि.१९/०९/२०१८ रोजी बैठक झाली. या बैठकीतील विषय पत्रिकेवर ज्ञानस्रोत केंद्राचा सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रक विवरण, ज्ञानस्रोत केंद्र व अभ्यासकेंद्राचा प्रगती अहवाल, RUSA Phase - II अंतर्गत पुस्तके, नियतकालिके व Software खरेदीबाबत, पुस्तके व नियतकालिके खरेदी करणे संदर्भातील मार्गदर्शक तत्वे, ग्रंथपालाची वार्षिक बैठक, National Digital Library (NDL) IIT Kharagpur यांच्याकडे ज्ञानस्रोत केंद्राची नोंदणी बाबत, अंध / अपंग व्यक्तीसाठी स्वतंत्र कक्ष सुरु करणे, इ. विषय विचारार्थ होते.

सबब, ज्ञानस्रोत समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम ९६ (३) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: ज्ञानस्रोत समितीच्या दि.१९/०९/२०१८ रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १८ ] दि.३१/१०/२०१८ रोजी संपन्न झालेल्या विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: दि.३१/१०/२०१८ रोजी विशेष कक्ष स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. शिवाजी विद्यापीठ दंडक १५८ (५) अन्वये सदर बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ ठेवणे आवश्यक आहे.

सबब, उक्तप्रमाणे विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: दि.३१/१०/२०१८ रोजी संपन्न झालेल्या विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.



[ १९ ] Surface Profilometer and BET Surface Area Instrument या उपकरणांच्या वापराकरिता आवश्यक शुल्क निश्चित करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: पदार्थविज्ञान संकुलाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्याकडून प्राप्त निधीमधून विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, संशोधक विद्यार्थी व उद्योजक यांच्या वापराकरिता Surface Profilometer and BET Surface Area Instrument ही दोन उपकरणे खरेदी केलेली आहेत.

या दोन्ही उपकरणांच्या वापराकरिता काही शुल्क निश्चित करणे आवश्यक आहे. याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये चौकशी केली असता, त्यांचे दर खालील प्रमाणे आहेत.

Name of the Instrument	Rates for Department	Rates for Other Depts and Affiliated Colleges	Rates for Academic / research Institutes other than University	Rate for Industry
Surface Profilometer	100/-	300/-	500/-	1,000/-
BET	500/-	1,000/-	2,000/-	4,000/-

सबब, वरील दर अवलोकनी घेता, सोलापूर विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान संकुलामधील वरील दोन्ही उपकरणे वापरण्यासाठी शुल्क निश्चित करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: Surface Profilometer and BET Surface Area Instrument या उपकरणांच्या वापराकरिता खालीलप्रमाणे आवश्यक शुल्क निश्चित करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

Name of the Instrument	Rates for Department	Rates for Other Depts and Affiliated Colleges	Rates for Academic / research Institutes other than University	Rate for Industry
Surface Profilometer	₹200/-	₹200/-	₹500/-	₹1,000/-
BET	₹500/-	₹500/-	₹2,000/-	₹4,000/-

[ २० ] विद्यार्थ्यांचे लोकशाही मुल्यांची जोपासना होण्यासाठी भारतीय राज्यघटनेचा सरनामा ग्रॅनार्ईट फरशीवर (५ x १५ फुट) लावण्याची अधिसभेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: अधिसभा सदस्य श्री. एस. टी. सरवदे यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे. “विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मुल्यांची जोपासना होण्यासाठी भारतीय राज्यघटनेचा सरनामा ग्रॅनार्ईट फरशीवर (५ x १५ फुट) लावण्याची शिफारस अधिसभेने व्यवस्थापन परिषदेस केलेली आहे.” त्यास अनुसरून सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास डॉ. एस. के. शिंदे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आलेला आहे.

सबब, विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मुल्यांची जोपासना होण्यासाठी भारतीय राज्यघटनेचा सरनामा ग्रॅनार्ईट फरशीवर (५ x १५ फुट) लावण्याची अधिसभेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यार्थ्यांचे लोकशाही मुल्यांची जोपासना होण्यासाठी भारतीय राज्यघटनेचा सरनामा ग्रॅनार्ईट फरशीवर (५ x १५ फुट) लावण्याची अधिसभेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ २१ ] सोलापूर विद्यापीठात नव्याने आरोग्य विज्ञान संकुल (स्कुल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस) सुरु करुन त्यात आरोग्याशी संबंधित विविध अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी विद्या परिषदेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी : विशेष कार्यासन अधिकारी, शैक्षणिक संशोधन व विकास सोलापूर विद्यापीठ यांनी, सोलापूर विद्यापीठाच्या शै.वर्ष २०१९-२०२४ च्या पंचवार्षिक बृहत आराखडा तयार करण्यासाठी सोलापूर विद्यापीठामार्फत विद्यापीठाशी निगडित विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, महाविद्यालयीन प्राध्यापक, संस्थाचालक, सर्वसामान्य नागरिक, उद्योगपती अशा विविध घटकांकडून सूचना मागविल्या होत्या. या अनुषंगाने आरोग्य क्षेत्राशी संबंधित मान्यवर तज्ञ व्यक्तींसोबत मा. कुलगुरु महोदयांची दि.१० जुलै रोजी बैठक झाली. सदर बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये या तज्ञ सदस्यांनी सद्यस्थितीत विद्यापीठ कौशल्य विकास केंद्रामार्फत सुरु असलेले विविध परामेडिकल अभ्यासक्रमांची गुणवत्ता सुधारावी व आणखी नाविण्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु व्हावेत अशी मागणी केली. या अनुषंगाने मा. कुलगुरु महोदय यांनी डॉ. जगताप समन्वयक, पॅरामेडीकल कोर्सेस, कौशल्य विकास केंद्र यांना आरोग्याशी संबंधित विविध अभ्यासक्रम सुरु करण्याच्या दृष्टीने स्कुल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस चालू करण्यासाठीचा प्राथमिक प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार समन्वयक, पॅरामेडीकल कोर्सेस, कौशल्य विकास केंद्र यांनी प्रस्तावीत स्कुल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेसचा प्रस्ताव तयार केलेला असून तो पुढील कार्यवाहीस्तव आस्थापना विभागास अग्रेषित केला आहे.

याबाबत सादर करण्यात येते की, विद्यापीठ परिसरात सध्या पदार्थविज्ञान संकुल, रसायनशास्त्र संकुल, भूशास्त्र संकुल, संगणकशास्त्र संकुल व सामाजिकशास्त्र संकुल अशी ५ संकुले अनुदानीत तत्वावर सुरु आहेत. तर वाणिज्य व व्यवस्थापन संकुल आणि शिक्षणशास्त्र संकुल विनाअनुदानीत तत्वावर अस्तित्वात आहेत. त्यापैकी वाणिज्य व व्यवस्थापन संकुलात विद्यार्थी प्रवेशित असल्याने सदरचे संकुल पूर्णपणे कार्यरत आहे. तर शिक्षणशास्त्र संकुल विद्यार्थी प्रवेशित नसल्याने तूर्तास बंद स्वरूपात असून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया कार्यालयाच्या विचारीधन आहे.

विद्यापीठाच्या २०१९-२०२४ पंचवार्षिक बृहत आराखड्यासाठी मागविण्यात आलेल्या तसेच सोलापूरतील आरोग्य क्षेत्राशी संबंधित विविध संघटना यांचेकडून प्राप्त झालेल्या लेखी सूचनांचा विचार करता विद्यापीठात स्कुल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस सुरु करण्यात यावे असे वाटते.

School of Allied Health Sciences Department of Allied Health Sciences			
Sr. No.	PG Degree Courses 2 Years	PG Diploma Courses 1 Year	Certificate Courses- 6 Months-1 Year
1	M.Sc.in Dietetics & Nutrition	PG Diploma in Dietetics & Nutrition	Cath-Lab Technician
2	M.Sc.in Medical Sociology	PG Diploma in Medical Social Work	Dialysis Technician
3	M.A. Clinical Physiology	PG Diploma in Clinical Counseling	Physician Assistant
4	MBA in Hospital Management	PG Diploma in Hospital Management	Medical Equipment Maintenance
5	M.Sc. in Medical Lab Technology	PG Diploma in Medical Lab Technology	Cardiac OT Assistant

6	Master of Public Health	PG Diploma in Disaster Management	Diet & Nutrition Counseling
7	----	PG Diploma in Optometry	Pharmacy Shop Assistant
8	----	PG Diploma in Health Assistant	Medical Research Methodology
9	----	----	Hospital Recreationalist
10	----	----	Basic & Advance Life Support
11	----	----	Physical Rehabilitation
12	----	----	CSSD Technician
13	----	----	Medical Record Keeping
14	----	----	Medical Insurance Management
15	----	----	Ophthalmic Assistant
School of Allied Health Sciences Department of Yoga			
Sr. No.	PG Degree Courses 2 Years	PG Diploma Courses 1 Year	Certificate Courses- 6 Months-1 Year
1	M.A. in Yoga	PG Diploma for Yoga Teachers	Certificate Course in Yoga for Beginners
2	----	PG Diploma in LifeStyle & Wellness Management	Advance Certificate Course in Yoga
3	----	PG Diploma in Acupressure	Basics of Acupressure for Beginners
4	----	----	Advance Certificate in Acupressure

सबब, वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेला प्रस्ताव पूर्णपणे शैक्षणिक व धोरणात्मक असल्याने दि.२९/१०/२०१८ रोजीच्या विद्या परिषदेच्या विचारार्थ सादर केला असता विद्या परिषदेने सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित केला आहे.

ठराव क्र. ४८: सोलापूर विद्यापीठात नव्याने आरोग्य विज्ञान संकुल (स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस) सुरु करुन त्यात आरोग्याशी संबंधित विविध अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करण्यात आली.

सोलापूर विद्यापीठात नव्याने आरोग्य विज्ञान संकुल (स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस) सुरु करुन त्यात आरोग्याशी संबंधित विविध अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी विद्या परिषदेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

**ठराव:** सोलापूर विद्यापीठात नव्याने आरोग्य विज्ञान संकुल (स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस) सुरु करुन त्यात आरोग्याशी संबंधित विविध अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

तसेच M. Sc. BioStatistics हा अभ्यासक्रम संगणकशास्त्र संकुलातील संख्याशास्त्र विभागातून सुरु करण्यात यावा असे ठरले.

[ २२ ] लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या प्रस्तावाचा गठीत समितीने सादर केलेला मसुदा शासनाची मान्यता मिळणेस्तव पाठविण्याकरिता विद्या परिषदेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या प्रस्तावचा मसुदा तयार करणेकामी मा. कुलगुरु महोदयांच्या आदेशान्वये विद्यापीठाचे जा.क्र.सोविसो/आस्था/२०१७/९९५० दि.१४/१२/२०१७ नुसार खालीलप्रमाणे समितीचे गठन करण्यात आले होते.

अ. क्र.	नाव	पत्ता	पद	मोबाईल नंबर
१	डॉ.मारुती दगडू शिंदे	हिंदी विभाग प्रमुख, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर	अध्यक्ष	९४२३५९३२३२
२	प्रा.प्रदीप मोहिते	मराठी विभाग प्रमुख, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा	सदस्य	९४०३५९९७६०
३	डॉ.सारीपुत्र आजिनाथ तुपेरे	मराठी विभाग, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर	सदस्य	९८२२९८४३९३

उपरोक्त समितीच्या बैठका दि.१८/०१/२०१८ व १९/०९/२०१८ रोजी विद्यापीठ

कार्यालयात संपन्न झाल्या सदर बैठकांमध्ये लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा सर्वकष अभ्यास करुन समितीने अध्यासनाच्या प्रस्तावाचा मसुदा तयार करुन आस्थापना विभागास सादर केला आहे. सदर प्रस्ताव मान्यतेसाठी शासनास पाठविणे करिता विद्या परिषदेच्या दि. २९/१०/२०१८ रोजीच्या बैठकीमध्ये विचारार्थ सादर केला असता विद्या परिषदेने सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित केला आहे.

ठराव क्र. ४९: लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या प्रस्तावाचा गठीत समितीने सादर केलेल्या मसुद्यास शासनाची मान्यता मिळण्यासाठी व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करण्यात आली.

विद्या परिषदेने उपरोक्त ठरावान्वये शिफारस केल्यानुसार लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अध्यासनाचा प्रस्ताव शासनाची मान्यता मिळणेस्तव पाठविण्याकरिता व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या प्रस्तावाचा गठीत समितीने सादर केलेला मसुदा शासनाची मान्यता मिळण्यास्तव पाठविण्याकरिता विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

तसेच प्रस्ताव शासनाकडे सादर करताना आर्थिक अनुदानाच्या अधिन राहून मान्यता देण्यात आली.

[ २३ ] सोलापूर विद्यापीठ परिसरातील रसायनशास्त्र संकलातर्गत Five Years Integrated M. Tech. Course in Cosmetic Technology हेच नाव कायम ठेवण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.०३ जुलै, २०१८ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विषय क्र. ३ (९) च्या अनुषंगाने सोलापूर विद्यापीठ परिसरातील रसायनशास्त्र संकुलातर्गत Five Years Integrated M. Tech. Course in Cosmetic Technology हा कोर्स शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून सुरु करण्यास मा. कुलगुरु महोदयांनी तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीस सर्वानुमते मान्यत देण्यात आली, असा ठराव पारित करण्यात आला होता.

परंतु दि.२१ ऑगस्ट, २०१८ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतातील पृष्ठ क्र.३ / ४६ मधील मधल्या परंतूकान्वयात खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे.

“पान क्र.२६ वर, ठराव क्र.३ (९) मध्ये “Bachelor in Cosmetic Technology ही Degree ५ year Integrated M. Tech. Course in Cosmetic Technology UGC च्या List मध्ये आहे का ते पाहून खात्री करावी, असे ठरले. तसेच ठराव क्र.३ (९) सुस्पष्ट करण्यात यावा. हा विषय माहितीसाठी परत व्यवस्थापन परिषदेकडे आणावा व विद्या परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी कार्यवाही करावी असे ठरले.”

या अनुषंगाने समन्वयक, तंत्रज्ञान संकुल यांना आस्थापना विभागाकडून दि.०३/१०/२०१८ रोजीच्या अंतर्गत कार्यालयीन टिपणी अन्वये वस्तुस्थितीदर्शक अहवाल संचालकामार्फत कळविणेबाबत अवगत करण्यात आले होते.

संबंधितांनी त्यांच्या दि.०६/१०/२०१८ रोजीच्या टिपणी अन्वये मा. कुलगुरु महोदयांची मान्यता घेवून या विभागस कळविले आहे. सदर टिपणीवर मा. कुलगुरु महोदयांनी या अभ्यासक्रमाचे नाव Five Years Integrated M. Tech. Course in Cosmetic Technology असेच असावे, असे आदेशित केले आहे.

सबब, मा. कुलगुरु महोदयांनी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाचे नाव Five Years Integrated M. Tech. Course in Cosmetic Technology असेच कायम ठेवण्याच्या विचारार्थ).

**ठराव:** सोलापूर विद्यापीठ परिसरातील रसायनशास्त्र संकलातर्गत Five Years Integrated M. Tech. Course in Cosmetic Technology हेच नाव कायम ठेवण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ २४ ] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ९७ नुसार, महाविद्यालयातील प्राचार्य / संचालक / शिक्षक / ग्रंथपाल व शा. शि. संचालक पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रस्तावाच्या अ. क्र.८ मध्ये बदल करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विशेष कक्ष विभागामार्फत संलग्नित महाविद्यालयातील बिंदुनामावली आरक्षणानुसार रिक्त प्राचार्य, शिक्षक, ग्रंथपाल व शा. शि. संचालक पदाच्या जाहिरातीच्या मसूद्यास मान्यता देण्यात येते. सदर जाहिरातीच्या मसूद्यासोबत सादर करावयाच्या कागदपत्रांमध्ये महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचा (L.M.C.) रिक्त पदाचा उल्लेख असलेल्या परिपूर्ण जाहिरात मसूदा मंजूरीच्या ठरावाची अद्ययावत साक्षांकित प्रत संबंधित महाविद्यालयाकडून सादर केली जाते.

तथापि, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ९७ नुसार स्थानिक व्यवस्थापन समिती (L. M. C.) ऐवजी महाविद्यालय विकास समिती असा बदल झाल्याने, संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्य, शिक्षक, ग्रंथपाल व शा. शि. संचालक पदाच्या जाहिरातीच्या मसूद्यासोबत सादर करावयाच्या कागदपत्रांमध्ये स्थानिक व्यवस्थापन समितीचा (L. M. C.) रिक्त पदाचा उल्लेख असलेल्या परिपूर्ण जाहिरात मसूदा मंजूरीच्या ठरावाची अद्ययावत साक्षांकित प्रत ऐवजी महाविद्यालय विकास समितीचा रिक्त पदाचा उल्लेख असलेल्या परिपूर्ण जाहिरात मसूदा मंजूरीच्या ठरावाची अद्ययावत साक्षांकित प्रत असा बदल होणे आवश्यक आहे.

त्यानुसार सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करण्यासाठी दि.३१/१०/२०१८ रोजीच्या विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीत विचारार्थ ठेवला असता, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ९७ नुसार महाविद्यालयातील प्राचार्य / संचालक / शिक्षक / ग्रंथपाल व शा. शि. संचालक पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रस्तावाच्या अ. क्र.८ मध्ये बदल करण्याबाबतची शिफारस व्यवस्थापन परिषदेकडे करण्यात आली.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ९७ नुसार महाविद्यालयातील प्राचार्य / संचालक / शिक्षक / ग्रंथपाल व शा. शि. संचालक पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रस्तावाच्या अ. क्र.८ मध्ये बदल करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ९७ नुसार, महाविद्यालयातील प्राचार्य / संचालक / शिक्षक / ग्रंथपाल व शा. शि. संचालक पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रस्तावाच्या अ. क्र.८ मध्ये बदल करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ २५ ] शिवाजी विद्यापीठ अध्यादेश क्र.१५८ (२.१) अ. क्र. iii) नुसार प्राचार्य संवर्गातील रिक्त झालेल्या “विशेष कक्ष स्थायी समिती” सदस्याच्या नामनिर्देशनाची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील मागावर्गीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या कल्याणासाठी व त्यांना नियमानुसार असलेल्या विशेष सवलती योग्य प्रकारे उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने विद्यापीठात विशेष कक्ष स्थायी समितीचे गठन होते.

त्यानुषंगाने शिवाजी विद्यापीठ अध्यादेश क्र.१५८ (२.१) मधील तरतूदीनुसार व्यवस्थापन परिषदेच्या दि.१३ एप्रिल, २०१८ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.१५ पारित ठरावानुसार अ. क्र. ii ते vi नुसार नामनिर्देशित केलेल्या सदस्यांप्रमाणे दि.०१/०१/२०१८ ते ३१/१२/२०२० या तीन वर्षांच्या कालावधीसाठी विशेष कक्ष स्थायी समिती गठीत करण्यात आलेली आहे.

तथापि, सदर सदस्यांमधील अ. क्र. iii) नुसार प्राचार्य संवर्गातून नामनिर्देशित झालेले मा. डॉ. एस. के. पवार, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज, सोलापूर यांची दि.२५/०६/२०१८ रोजी प्रस्तूत विद्यापीठात संचालक, शारीरिक व क्रीडा विभाग या पदावर नियुक्ती झाल्याने, त्यांनी त्यांच्या महाविद्यालयातर्गत प्राचार्य पदाचा राजीनामा दिलेला आहे. यास्तव त्यांचे प्राचार्य संवर्गानुसार वरीलप्रमाणे नामनिर्देशित केलेले पद सद्यस्थितीत रिक्त झालेले आहे. तरी प्राचार्य डॉ. एस. के. पवार यांच्याऐवजी प्राचार्य संवर्गातील एका सदस्याचे नामनिर्देशन होवून मिळणे आवश्यक आहे.

तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि.२६ मार्च, १९८८ च्या पत्रानुसार शक्यतोपर्यंत या समितीवर अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीचे पुरेसे प्रतिनिधीत्व असणे आवश्यक आहे.

सबब, शिवाजी विद्यापीठ अध्यादेश क्र. १५८ (२.१) अ. क्र. iii) नुसार प्राचार्य संवर्गातील रिक्त झालेल्या “विशेष कक्ष स्थायी समिती” सदस्याच्या नामनिर्देशनाची बाब विचारार्थ).

ठराव: शिवाजी विद्यापीठ अध्यादेश क्र.१५८ (२.१) अ. क्र. iii) नुसार, व्यवस्थापन परिषदेने प्राचार्य संवर्गातून डॉ. ए. बी. शिंगाडे यांचे विशेष कक्ष स्थायी समितीवर नामनिर्देशन करण्यात आले.



[ २६ ] प्रस्तूत विद्यापीठातील वर्ग १ ते ४ या संवर्गातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी प्रस्तूत विद्यापीठात बहिस्थः पध्दतीने पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतेवेळी प्रवेश शुल्कात ५० टक्के सवलत देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: डॉ. भगवान नागनाथ आदटराव, व्यवस्थापन परिषद सदस्य, प्रस्तूत विद्यापीठ यांनी दि.२४/१०/२०१८ रोजीच्या पत्रान्वये सोलापूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना बहिस्थः पध्दतीने अभ्यासक्रमास प्रवेश घेतेवेळी प्रवेश शुल्कात ५० टक्के सवलत विद्यापीठाचे दि.०३/०१/२००६ रोजीच्या परिपत्रकान्वये देण्यात येत होते. अशी सवलत देवून कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक हितास जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचे काम विद्यापीठ प्रशासनाने केलेला आहे. सदर योजना अत्यंत कौतुकास्पद होती. परंतु सदर सवलत सद्यस्थितीत बंद झालेली आहे. कर्मचाऱ्यांना प्रवेश शुल्कात ५० टक्के सवलत दिल्याने, नॅक मूल्यांकनाचे जादा गुणदान मिळण्यास मदत होईल. त्यामूळे विद्यापीठातील वर्ग १ ते ४ या संवर्गातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी प्रस्तूत विद्यापीठात बहिस्थः पध्दतीने पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतेवेळी प्रवेश शुल्कात ५० टक्के सवलत देण्याबाबतचा विषय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करण्याबाबत विनंती केली आहे. (सोबत दि.२४/१०/२०१८ रोजीचे पत्र जोडले आहे.)

सबब, प्रस्तूत विद्यापीठातील वर्ग १ ते ४ या संवर्गातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी प्रस्तूत विद्यापीठात बहिस्थः पध्दतीने पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतेवेळी प्रवेश शुल्कात ५० टक्के सवलत देण्याची बाब विचारार्थ).

ठरावः प्रस्तूत विद्यापीठातील वर्ग १ ते ४ या संवर्गातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी प्रस्तूत विद्यापीठात बहिस्थः पध्दतीने पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतेवेळी प्रवेश शुल्कात ५० टक्के सवलत देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ २७ ] खाजगी कंत्राटदारामार्फत कार्यरत असलेल्या श्री. पटणी इम्तीयाज इस्माईल, कंत्राटी टेक्नीकल असिस्टंट व सौ. मेघना मुकुंद जोशी, कंत्राटी परिचारीका (नर्स) यांच्या दरमहा एकत्रित वेतनात वाढ करण्याबाबत व इतर लाभ देण्याबाबतची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: श्री. पटणी इम्तीयाज इस्माईल, कंत्राटी टेक्नीकल असिस्टंट, अभियांत्रिकी विभाग यांनी वरील दि.०८/१०/२०१८ रोजीच्या पत्रान्वये त्यांनी मे. गोदवारी एंटरप्रायजेस, नांदेड यांच्यामार्फत दि.०१ सप्टेंबर, २०१७ पासून टेक्नीकल असिस्टंट म्हणून दरमहा रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) एकत्रित देण्यात येत होते, त्यातुन पी.एफ. व ई.एस.आय व प्रोपेशनल टॅक्स कपात करुन रु.८,४५०/- एवढी रक्कम येत होते. तसेच माहे जुलै २०१८ मध्ये सदर वेतन रु.१२,०००/- इतके करण्यात आले होते, त्यातुन पी.एफ. व ई.एस.आय व प्रोपेशनल टॅक्स कपात करुन रु.१०,१५०/- एवढी रक्कम खात्यात जमा होतात. परंतु माहे ऑगस्ट, २०१८ पासून व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये सदर पगार १०,०००/- इतके करण्यात आल्याने, रु.८,४५०/- एवढी वेतन मिळतो. सदरचे वेतन खूपच कमी असल्याने, वेतन वाढवून मिळणेबाबत दि.०८/१०/२०१८ रोजीच्या पत्रान्वये विनंती केली आहे.

सौ. मेघना मुकुंद जोशी, कंत्राटी परिचारीका (नर्स), आरोग्य विभाग, प्रस्तुत विद्यापीठ यांनी वरील पत्रान्वये त्यांनी सन २०१६ मध्ये व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार दरमहा रु.११,०००/- इतके वेतन मिळत होते. परंतु माहे ऑगस्ट, २०१८ पासून दरमहा रु.१०,०००/- इतके वेतन आदा करण्यात येत आहे त्यातुन पी.एफ. व ई.एस.आय व प्रोपेशनल टॅक्स कपात करुन रु.८,६२५/- एवढी रक्कम हाता येत होते. सदर वेतन परवडत नाही. तसेच बाहेर कंत्राटी परिचारीकेला रु.१८,००० ते रु.२०,०००/- इतके मासिक वेतन देण्यात येत आहे. त्यामुळे सौ. मेघना मुकुंद जोशी यांनी मासिक वेतन रु.१५,०००/- इतके एकत्रित वेतन देण्याबाबत दि.१९/०९/२०१८ रोजीच्या पत्रान्वये विनंती केली आहे.

याबाबत सादर करण्यात येते की, व्यवस्थापन परिषदेच्या दि.०३/०७/२०१८ रोजीच्या बैठकीत तांत्रिक पदावर कार्यरत कंत्राटी कर्मचारी हार्डवेअर अॅन्ड नेटवर्क एक्सपर्ट, परिचारिका (नर्स) व टेक्नीकल असिस्टंट यांना रु.१२,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावे असा ठराव झालेला होता. परंतु सदर ठरावामध्ये दि.२१/०८/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आलेला आहे.

- १) ज्यांची सेवा १ ते ५ वर्षे झालेली आहे यांना रु.१०,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
- २) ज्यांची सेवा ५ ते १० वर्षे झालेली आहे यांना रु.१२,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
- ३) ज्यांची सेवा १० वर्षांपेक्षा जास्त आहे अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना रु.१५,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावे. उपरोक्त दुरुस्तीत वाहन चालक समाविष्ट करण्याचे ठरले.

वरील दुरुस्ती केलेला ठरावानुसार श्री. पटणी इम्तीयाज इस्माईल, कंत्राटी टेक्नीकल असिस्टंट व सौ. मेघना मुकुंद जोशी, कंत्राटी परिचारीका (नर्स) यांची सेवा ५ वर्षांपेक्षा कमी असल्याने, त्यांची माहे ऑगस्ट, २०१८ पासून दरमहा वेतन रु.१०,०००/- प्रमाणे आदा करण्यात येत आहे.

सबब, खाजगी कंत्राटदारामार्फत कार्यरत असलेल्या श्री. पटणी इम्तीयाज इस्माईल, कंत्राटी टेक्नीकल असिस्टंट व सौ. मेघना मुकुंद जोशी, कंत्राटी परिचारीका (नर्स) यांच्या दरमहा एकत्रित वेतनात वाढ करण्याबाबत व इतर लाभ देण्याबाबतची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

**ठराव:** खाजगी कंत्राटदारामार्फत कार्यरत असलेल्या श्री. पटणी इम्तीयाज इस्माईल, कंत्राटी टेक्नीकल असिस्टंट व सौ. मेघना मुकुंद जोशी, कंत्राटी परिचारीका (नर्स) यांना दरमहा रु.१२,०००/- इतकी वेतन देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तसेच पुढील वेतन वाढ ही दि.२१/०८/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठरावाप्रमाणे करण्यात यावे असे ठरले.

[ २८ ] दि.२१/०८/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेतील ठरावानुसार श्री. सतिश अनंत नारकर यांना विशेष कार्यासन अधिकारी म्हणून नियुक्त करताना मानधन ठरविण्याची बाब पुनश्च विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२७१५/प्र.क्र./१००/१३, दि.१७ डिसेंबर, २०१६ च्या शासन निर्णयानुसार प्रस्तुत विद्यापीठातील नॅक, रुसा अंतर्गत विविध कामे व विद्यापीठातील इतर विभागातील कामासाठी शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्यासाठी विशेष कार्यासन अधिकारी या पदाची जाहिरात दि.१४/०६/२०१८ रोजी दैनिक पुढारी या वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात येऊन दि.०४/०७/२०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता थेट मुलाखत (Walk-in-Interview) चे आयोजन करण्यात आले.

सदर जाहिरातीस अनुसरून दि.०४/०७/२०१८ रोजी उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेऊन, निवड समितीने गुणानुक्रमे यादी तयार केल्याप्रमाणे श्री. सतिश अनंत नारकर यांची निवड केली आहे.

सदरची बाब ही धोरणात्मक स्वरूपाची असल्याने, श्री. सतिश अनंत नारकर यांना नियुक्त करण्याची बाब दि.२१/०८/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये सादर करण्यात आली असता, सदर बैठकीमध्ये खालीलप्रमाणे ठराव पारित झाला आहे.

ठराव :	प्रस्तुत विद्यापीठामध्ये शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्यासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केलेल्या श्री. सतिश अनंत नारकर यांची विशेष कार्यासन अधिकारी म्हणून ११ महिन्यासाठी नियुक्त करण्यास व त्यांना दरमहा ₹३५,०००/- एकत्रित मानधन व कामकाजाचे उत्तरदायित्व देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
--------	---

उक्त ठरावाप्रमाणे कार्यवाही सुरु असताना मा. कुलगुरु महोदय यांनी ₹४०,०००/- ची मान्यता घेऊन पुढील कार्यवाही करावी असे आदेशीत केले आहे.

सबब, दि.२१/०८/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेतील ठरावानुसार श्री. सतिश अनंत नारकर यांना विशेष कार्यासन अधिकारी म्हणून नियुक्त करताना मानधन ठरविण्याची बाब पुनश्च विचारार्थ).

ठराव: दि.२१/०८/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेतील ठरावानुसार श्री. सतिश अनंत नारकर, विशेष कार्यासन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यानुसार त्यांना दरमहा ₹३५,०००/- एकत्रित मानधन देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ २९ ] डॉ. ई. एन. अशोककुमार सेवानिवृत्त प्राध्यापक तथा माजी संचालक, सामाजिकशास्त्रे संकुल प्रस्तुत विद्यापीठ यांनी दि.०५/०९/२०१८ रोजी मा. कुलगुरु महोदया यांच्या नावे पाठविलेल्या अर्जाचे व त्यासमवेत जोडलेल्या अनुषंगिक दस्तऐवजाचे अवलोकन होवून पुढील कार्यवाही करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: सहपत्र १ नुसार डॉ. ई. एन. अशोककुमार यांनी, Director of the Center for Foresight Studies of the University हे पद नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होईपर्यंत म्हणजेच दि.३०/०४/२०१८ पर्यंत माझ्याकडे होते. त्यानुसार सोलापूर विद्यापीठ, सामाजिकशास्त्रे संकुल व FFRC University of Turku, Finland यांच्यात जागतिक पातळीवरील उच्च शिक्षणात होणाऱ्या स्थित्यांतरे बाबत देवाणघेवाण, सहचार्य यासाठी करार झालेला आहे. आपल्या विद्यापीठास अंतरराष्ट्रीय सामंजस्य कराराचे Foresight Studies चे विशेषीकरण असणे आवश्यक वाटते. या सर्व बाजूनी विविध पैलूंच्या अनुषंगाने विचार केले असता सदर सेंटरचे संचालक पद मा. कुलगुरु महोदया यांच्याकडे असणे आवश्यक आहे असे माजी संचालक तथा सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. ई. एन. अशोककुमार यांनी कळविले आहे.

FFRC University of Turku, Finland आणि सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या सहकार्याने Center for Foresight Studies ची स्थापना सन २०१६ मध्ये करण्यात आली आहे. सद्यस्थितीत प्रस्तुत विद्यापीठाचे जा. क्र. SUS / Estt / २०१८ / ३५४६, दि.२५/०४/२०१८ अन्वये Director of the Center for Foresight Studies याचा अतिरिक्त कार्यभार डॉ. जी. एस. कांबळे यांचेकडे आहे.

Director of the Center for Foresight Studies च्या अंतर्गत ज्या जबाबदाऱ्या पार पाडावयाच्या आहेत त्यात राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावरील विषयांचा समावेश होतो. या अनुषंगाने Director of the Center for Foresight Studies पदाचा कार्यभार मा. कुलगुरु महोदया यांचेकडे सुपूर्द करणे उचित वाटते. सदरची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ व निर्णयार्थ सादर).

ठराव: डॉ. ई. एन. अशोककुमार सेवानिवृत्त प्राध्यापक तथा माजी संचालक, सामाजिकशास्त्रे संकुल प्रस्तुत विद्यापीठ यांनी दि.०५/०९/२०१८ रोजी मा. कुलगुरु महोदयांच्या नावे पाठविलेल्या अर्जाचे व त्यासमवेत जोडलेल्या अनुषंगिक दस्तऐवजाबाबत कार्यवाही झाली असल्याने याबाबतची नोंद घेण्यात आली.

[ ३० ] सोलापूर विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था, मर्या. सोलापूर यांना उपलब्ध करून देण्यात आलेली जागा भाडेतत्वावर देणे, सदर जागेचे भाडे ठरविणे, भाडेतत्वाचा कालावधी ठरविणे, करार करण्याची बाब व्यवस्थापन परीषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था, मर्या. सोलापूर या पतसंस्थेचे कामकाज सुरु झाले असून, सदरचे कामकाजासाठी विद्यापीठ परिसरात एक खोली उपलब्ध करून दिल्यास कार्यालयीन वेळेपूर्वी किंवा कार्यालयीन वेळेनंतर कामकाज करणे सोयीचे होईल, त्यानुसार पतसंस्थेच्या कामकाजासाठी विद्यापीठ परिसरात एक खोली मिळावी, अशी विनंती अध्यक्ष, सोलापूर विद्यापीठ, कर्मचारी सहकारी पतसंस्था, मर्या. सोलापूर यांनी विद्यापीठास केलेली होती, त्यानुसार विद्यापीठातील S. F. C. विभागाशेजारील वित्त व लेखा विभागाच्या प्रकाशन विभागाजवळ असलेली रुम सद्यस्थितीमध्ये मोकळी असल्याने सदरची रुम सोलापूर विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था, मर्या, सोलापूर यांना देण्याबाबत मा. कुलगुरुमहोदय यांनी दि.१३/४/२०१८ रोजी मान्यता दिलेली आहे, त्यानुसार सदर रुम उपलब्ध करून दिल्याची बाब अध्यक्ष, सोलापूर विद्यापीठ, कर्मचारी सहकारी पतसंस्था, मर्या. सोलापूर यांना संदर्भ पत्र क्र.सोविसो/अभियांत्रिकी विभाग/२०१८-१९/३३८५, दि.१८/०४/२०१८ अन्वये कळविलेले आहे.

सोलापूर विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था, मर्या. सोलापूर यांना जागा उपलब्ध करून दिल्यानंतर अध्यक्ष, सोलापूर विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था, मर्या. सोलापूर यांनी पतसंस्थेस उपलब्ध करून दिलेली जागा भाडे तत्वावर जागा देण्यात यावी व प्रशासनतर्फे जे भाडे आकारण्यात येईल त्यानुसार कार्यालय घेण्यास त्यांची संमती आहे, तरी सदरची जागा लवकरात लवकर भाडेतत्वावर उपलब्ध करून देणेबाबत दि.११/१०/२०१८ रोजीच्या अर्जान्वये अध्यक्ष, सोलापूर विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था, मर्या. सोलापूर यांनी विनंती केलेली आहे.

तसेच विद्यापीठ परिसरात पोष्ट सुरु करण्यासाठी पोष्ट कार्यालयास दि.०४/०३/२०१३ रोजीच्या व्यवस्थापन परीषदेचा ठराव क्र.२० नुसार ३०० चौ. फुट जागा २१/- रुपये दरमहा दराने १० वर्षाकरीता भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून दिलेली आहे.

वरील बाबी विचारात घेता, अध्यक्ष, सोलापूर विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था, मर्या. सोलापूर यांनी केलेल्या विनंतीस अनुसरून सोलापूर विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था, मर्या. सोलापूर यांना उपलब्ध करून दिलेल्या S. F. C. विभागाशेजारील वित्त व लेखा विभागाच्या प्रकाशन विभागाजवळ असलेल्या रुमची जागा भाडेतत्वावर देणे, सदर जागेचे भाडे ठरविणे, भाडेतत्वाचा कालावधी ठरविणे, करार करण्याची बाब व्यवस्थापन परीषदेच्या विचारार्थ).

**ठराव:** सोलापूर विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था, मर्या. सोलापूर यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेचे भाडे ₹५०/- प्रति महिनाप्रमाणे व भाडेतत्वाचा कालावधी ३ वर्षे करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ३१ ] अवर सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दि.१६/०८/२०१८ व दि.२४/०८/२०१८ रोजीचे शासन पत्र विद्यापीठांच्या विविध पदांच्या वेतन श्रेणीतील तफावतीबाबत विद्यापीठास कळविलेली बाब माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठात दि.०१ जानेवारी, २००६ ते ३१ ऑगस्ट, २०१८ या कालावधीत संवैधानिक पदावर (कुलसचिव, परीक्षा नियंत्रक (तत्कालीन पदनाम) व वित्त व लेखा अधिकारी) विद्यापीठाच्या सेवेत रुजू झालेल्या संवैधानिक अधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या दि.२० मे, २०१० व दि.२५ मे, २०१० रोजीच्या शासन पत्राच्या अनुषंगाने रु.८,९००/- ऐवजी रु.१०,०००/- इतक्या ग्रेड वेतनास मा. विभागीय सहसंचालक (उ. शि.), सोलापूर विभाग, सोलापूर व लेखाधिकारी (उ. शि.), सोलापूर विभाग, सोलापूर यांची मान्यता मिळाल्यानंतर त्यानुसार वेतन आदा करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सेवानिवृत्तीची प्रकरणे ही मा. महालेखाकार, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून मंजूर झालेली आहेत.

मा. शिक्षण संचालक (उ. शि.), शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या दि.२३/०८/२०१६ रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने विहित कार्यवाही करून काही संबंधित संवैधानिक अधिकारी यांचे म्हणणे विचारात घेऊन विद्यापीठ कार्यालयाकडून दि.२६/०९/२०१६ रोजीच्या पत्रान्वये मार्गदर्शन होणेबाबत मा. विभागीय सहसंचालक (उ. शि.), सोलापूर विभाग, सोलापूर या कार्यालयास विनंती करण्यात आलेली आहे. परंतु, अद्यापपर्यंत कोणतेही मार्गदर्शन अप्राप्त आहे.

सद्यःस्थितीत महाराष्ट्र शासनाने दि.१६/०८/२०१८ व दि.२४/०८/२०१८ रोजीच्या पत्रान्वये दि.२० मे, २०१० व दि.२५ मे, २०१० रोजीची शासन पत्रे रद्द केलेली आहेत. तथापि, विद्यापीठ सेवेतून सेवानिवृत्त झालेले अथवा सद्यःस्थितीत विद्यापीठ सेवेत कार्यरत नसलेले जे की विद्यापीठ सेवेत यापूर्वी कार्यरत होते या संवैधानिक अधिकाऱ्यांच्या संदर्भात काय कार्यवाही करावी? याबाबत स्पष्ट सूचना दि.१६/०८/२०१८ व दि.२४/०८/२०१८ रोजीच्या शासन पत्रात नमूद नाहीत.

सद्यःस्थितीत प्रस्तुत विद्यापीठात वित्त व लेखाधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या संवैधानिक अधिकारी यांना रु.१०,०००/- ग्रेड वेतन याप्रमाणे मा. विभागीय सहसंचालक (उ. शि.), सोलापूर विभाग, सोलापूर व लेखाधिकारी (उ. शि.), सोलापूर विभाग, सोलापूर यांच्या मान्यतेनुसार वेतन आदा करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाने दि.१६/०८/२०१८ व दि.२४/०८/२०१८ रोजीच्या शासन पत्रान्वये दि.२० मे, २०१० व दि.२५ मे, २०१० रोजीची शासन पत्रे रद्द केलेली आहेत. सदरची बाब आर्थिक बाबीशी संबंधित असून धोरणात्मक निर्णयाची आहे.

सबब, अवर सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दि.१६/०८/२०१८ व दि.२४/०८/२०१८ रोजीच्या शासन पत्रान्वये विद्यापीठांच्या विविध पदांच्या वेतनश्रेणीतील तफावतीबाबत विद्यापीठास कळविलेली बाब विचारार्थ).

ठराव: अवर सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दि.१६/०८/२०१८ व दि.२४/०८/२०१८ रोजीच्या शासन पत्राची नोंद घेण्यात आली.

[ ३२ ] विद्यापीठाच्या सन २०१५ मध्ये निवडणूकीच्या कामकाजाकरिता मानसेवी अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या श्री. वसंतराव मगदूम यांनी निवडणूकीबाबतचे जानेवारी २०१५ ते ऑगस्ट २०१५ दरम्यान कामकाज केल्याबाबतचे मानधन निश्चित करून मानधन आदा करण्याची बाब पुनश्च: विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या दि.२९ नोव्हेंबर, २०१४ रोजी झालेल्या ६८ व्या बैठकीतील विषय क्र.१५ वर झालेल्या ठरावानुसार श्री. वसंतराव मगदूम यांना निवडणूकीच्या कामाकरिता दरमहा ₹२५,०००/-मानधन आदा करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर श्री. वसंतराव मगदूम यांनी त्यांच्या दि.१२ जानेवारी, २०१५ रोजीच्या पत्रानुसार एकत्रित मानधन ₹२,००,०००/- मिळावे अशी विनंती केली. सदर पत्राच्या अनुषंगाने या विभागाने दि.२२/०६/२०१५ रोजी टिपणी सादर केली असता त्यास मा.कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली व सदर मानधनापैकी २५% म्हणजे ₹५०,०००/- इतकी रक्कम आदा करण्यास मान्यता दिली. त्यानुसार श्री. वसंतराव मगदूम यांना खालीलप्रमाणे आतापर्यंत मानधन दिले आहे.

अ. क्र.	वर्ष	दिलेले मानधन
१	जून २०१५	₹५०,०००/-
२	ऑगस्ट, २०१७	₹५०,०००/-
३	नोव्हेंबर, २०१७	₹९०,०००/-
४	ऑगस्ट, २०१८ (दि.१४/०६/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र. २४ नुसार)	₹१०,०००/-
	<b>एकूण</b>	<b>₹२,००,०००/-</b>

वरीलप्रमाणे ₹२,००,०००/- मानधन त्यांना दिलेले आहे. त्यानंतर श्री. वसंतराव मगदूम यांनी जाने. २०१५ ते ऑगस्ट २०१५ दरम्यान केलेल्या कामाचे मानधन निश्चित करून मिळण्याबाबत दि.९ नोव्हेंबर, २०१७ रोजी पत्र दिले होते. या पत्राच्या अनुषंगाने सदर विषय व्यवस्थापन परिषदेच्या दि.१४/०६/२०१८ रोजीच्या बैठकीत ठेवला असता त्यावर खालीलप्रमाणे ठराव झाला.

ठराव:	श्री. वसंतराव मगदूम यांना ₹१०,०००/- मानधन देण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली उर्वरित कालावधीचे मानधन डॉ. सचिन चौधरी यांना द्यावे. तसेच त्यांनी केलेल्या निपक्षपाती कामकाजाबद्दल प्रशस्ती पत्र द्यावे असे सर्वानुमते ठरले.
-------	--

वरील ठरावानुसार श्री. वसंतराव मगदूम यांना ₹१०,०००/-आदा केलेले आहेत तसेच डॉ. सचिन चौधरी यांनी निवडणूक कामाचे उर्वरित मानधन घेणे त्यांना उचित वाटत नसल्याने त्यांनी निवडणूकीचे कोणतेही मानधन व प्रशस्ती पत्र घेतलेले नाही.

त्यानंतर श्री. वसंतराव मगदूम यांनी निवडणूकीबाबतचे जानेवारी २०१५ ते ऑगस्ट २०१५ दरम्यान कामकाज केल्याबाबतचे मानधन निश्चित करून मानधन आदा करण्याबाबतचा विषय दि.११/०९/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकित सादर केला असता त्यावर खालीलप्रमाणे ठराव झाला.

ठरावः	विद्यापीठाच्या सन २०१५ मध्ये निवडणूकीच्या कामकाजाकरिता मानसेवी अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या श्री. वसंतराव मगदूम यांनी निवडणूकीबाबतचे जानेवारी २०१५ ते ऑगस्ट २०१५ दरम्यान कामकाज केल्याबाबतचा विषय पुढील बैठकीत सविस्तर सादर करण्याचे सर्वानुमते ठरले.
-------	--

सबब, विद्यापीठाच्या सन २०१५ मध्ये निवडणूकीच्या कामकाजाकरिता मानसेवी अधिकारी म्हणून नियुक्त केलेले श्री. वसंतराव मगदूम हे जानेवारी २०१५ ते ऑगस्ट २०१५ या आठ महिन्यांच्या कालावधीत खालीलप्रमाणे विद्यापीठात हजर होते.

अ.क्र.	पासून	पर्यंत	एकूण दिवस
१	दि.१२/०१/२०१५	दि.१६/०१/२०१५	०५
२	दि.२३/०३/२०१५	दि.२४/०३/२०१५	०२
३	दि.०८/०६/२०१५	दि.११/०६/२०१५	०४
		एकूण	११

श्री. वसंतराव मगदूम हे उपरोक्त दर्शविलेल्या तारखांना ११ दिवस हजर असले तरी त्यांच्याकडून ईमेलद्वारे काम पाहिले जात होते. निवडणूकीमध्ये प्राथमिकदृष्ट्या मतदारयादी तयार करण्याचे काम असल्याने त्यामध्ये पदवीधर मतदार यादीसाठी जाहीर सूचनेचा मसूदा तयार करून तो प्रसिध्द करणे, शिक्षक मतदार व अभ्यासमंडळे विभागप्रमुखांची नावे मतदारयादीसाठी संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्यांकडून मागविणे, संस्थेकडून प्राचार्यांची नावे मागविणे इ. महत्वाच्या कामाचे नियोजन व निवडणूकीच्या कामाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठात हजर होते. निवडणूक कामाची जबाबदारी सेवकावर दिल्यामुळे निवडणूक कामाची माहिती व अभ्यास विद्यापीठातील सेवकांना श्री. वसंतराव मगदूम यांच्यामुळे झाला. निवडणूक कामाची माहिती सर्वांना झाली. याशिवाय आजअखेर विद्यापीठ कायदा व कामकाजाप्रश्नी काही अधिकच्या स्पष्टतेसाठी मार्गदर्शन त्यांच्याकडून घेतले जात आहे. त्यांच्या निवडणूक कामकाज पध्दतीने व मार्गदर्शनाने विद्यापीठातील अधिकारमंडळाच्या सर्व निवडणूका कायदा व नियमानुसार यशस्वीरीत्या वेळेत पूर्ण झाल्या. त्यामुळेच सोलापूर विद्यापीठाचे नाव लौकिक महाराष्ट्रात झालेले आहे. या सर्व बाबींचा विचार करून श्री. वसंतराव मगदूम यांचे मानधन निश्चित करण्याबाबत पुनश्चः विचारार्थ).

ठरावः विद्यापीठाच्या सन २०१५ मध्ये निवडणूकीच्या कामकाजाकरिता मानसेवी अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या श्री. वसंतराव मगदूम यांनी निवडणूकीबाबतचे जानेवारी २०१५ ते ऑगस्ट २०१५ दरम्यान कामकाज केल्याबाबतच्या मानधनाची रक्कम ₹१०,०००/- आदा करण्यास व निवडणूकीच्या केलेल्या कामाबाद्दल त्यांना आभाराचे पत्र देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.



[ ३३ ] राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या अधिनस्त महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडून जमा करण्यात येणाऱ्या आपत्कालीन निधीवरील व्याजाच्या रक्कमेचा विनियोग (रु.२९,७८,३६७/-) शासन निर्णय क्रमांक - बैठक २०१३/ प्र.क्र.३२२ / १३ / विशि-३, दि.१९ ऑक्टोबर, २०१३ च्या अधिन राहून सोबत जोडलेल्या Proposed Plan for Utilization of Interest on Disaster Fund मधील तक्त्यामध्ये नमुद केलेल्या बाबींसाठी खर्च करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ तसेच विद्यापीठाच्या अधिनस्त महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात आपत्कालीन व्यवस्था करण्यात येते. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या अधिनस्त महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडून रुपये १०/- या प्रमाणे आपत्कालीन निधी गोळा करण्यात येतो. सदरचा गोळा करण्यात आलेला निधी स्वतंत्र खात्यामध्ये मुदत ठेवीत जमा करून त्यावर दरवर्षी मिळणा-या व्याजाच्या रकमेचा विनियोग पुढील बाबींसाठी करण्यास शासन मान्यता आहे. (सन २००१ पासून ३० जून, २०१३ पर्यंत जमा झालेल्या व्याजाच्या रकमेतून)

- १) प्रत्येक विद्यापीठामध्ये असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील प्रत्येक व्यक्ती प्रशिक्षित असणे आवश्यक आहे व त्यांचेद्वारे शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करण्याच्या सुविधा निर्माण करणे, अभ्यासक्रम तयार करणे इत्यादी.
- २) प्रथमोपचारासाठी प्रशिक्षित कर्मचारी व आरोग्य विषयक इतर सोयी सुविधा उपलब्ध करणे.
- ३) पाण्याचा पुरेसा साठा करण्यासाठी पाण्याच्या टाक्या उपलब्ध करणे.
- ४) अग्निशामक उपकरणे उपलब्ध करणे.
- ५) कर्मचाऱ्यांसाठी व विद्यार्थ्यांसाठी धोक्याची सूचना देणारी यंत्रणा (उदा. कॉमन अनाऊन्समेंट सिस्टीम, अॅलर्ट बझर सिस्टीम, एसएमएस सेवा इत्यादी) उपलब्ध करणे.
- ६) विद्यापीठ तसेच महाविद्यालयामध्ये आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांचे संच (उदा. स्टेरचर, रोप, ट्री कटर, हूक, ड्रेन क्लीनर, पाण्यात तरंगता येतील असे प्लॉटर्स इत्यादी)
- ७) तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाची माहिती जनतेला देण्यासाठी रस्त्यावर रॅली काढण्यासाठी अर्थसाहाय्य करणे.

त्याचप्रमाणे दि.०१ जुलै, २०१३ पासून आपत्कालीन निधीच्या पुढील कालावधीसाठी जमा होणाऱ्या रकमेतून मा.राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाने सुरु केलेल्या आव्हान या शिबीरातील सहभागी विद्यार्थ्यांना प्रवास खर्च तसेच मॉक ड्रील इत्यादी बाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन करावे याकरिता शासन मान्यता आहे.

सबब, प्रस्तुत विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार सन २०१२-१३ पासून ते सन २०१८ पर्यंतच्या आपत्कालीन जमा निधीवरील व्याजाची रक्कम रु.२९,७८,३६७/- इतकी आहे.

तरी, दि.१९ ऑक्टोंबर, २०१३ रोजीचा शासन निर्णय क्र.बैठक २०१३ / प्र.क्र.३२२ / १३ / विशि-३, दि.१९ ऑक्टोंबर, २०१३ च्या अधिन राहून आपत्कालीन जमा निधीवरील व्याजाची रक्कम सोबत जोडलेल्या Proposed Plan for Utilization of Interest on Disaster Fund मधील तक्त्यामध्ये नमुद केलेल्या बाबींसाठी खर्च करणे आणि सदरहू खरेदी प्रक्रीया / कार्यशाळा / प्रवास खर्च या संबधीत पुढील सर्व कार्यवाही तक्त्यामध्ये नमुद केलेल्या विभागामार्फत करणेबाबत मान्यतेचीबाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या अधिनस्त महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडून जमा करण्यात येणाऱ्या आपत्कालीन निधीवरील व्याजाच्या रक्कमेचा विनियोग (रु.२९,७८,३६७/-) शासन निर्णय क्रमांक - बैठक २०१३/ प्र.क्र.३२२ / १३ / विशि-३, दि.१९ ऑक्टोंबर, २०१३ च्या अधिन राहून सोबत जोडलेल्या Proposed Plan for Utilization of Interest on Disaster Fund मधील तक्त्यामध्ये नमुद केलेल्या बाबींसाठी खर्च करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ३४ ] सार्वजनिक अकृषी विद्यापीठे व महाविद्यालये यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन वाढविण्याच्या कामात सल्ला व सेवा देण्याकरिता Indian Center for Academic Ranking and Excellence या संस्थेसोबत Memorandum of Understanding (MoU) करण्याची बाब व या कामासाठी संस्थेस विद्यापीठाच्या आर्थिक स्रोतातून/विद्यापीठ निधीतून वार्षिक रु.७५,०००/- प्रमाणे ५ वर्षांच्या कालावधीचे शुल्क आदा करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचा दि.०८ ऑक्टोबर, २०१८ रोजीचा शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१५१/विशि-३ व सुयश दुसाने, प्रशासन अधिकारी, शिक्षण संचालनालय (उच्च शिक्षण) पुणे यांचा दि.२० ऑक्टोबर, २०१८ रोजीचा ईमेल व पत्रानुसार, राज्यातील सार्वजनिक १३ अकृषी विद्यापीठे व १०० महाविद्यालये यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन वाढविण्याच्या कामात सल्ला व सेवा देण्याकरिता Indian Center for Academic Ranking and Excellence या संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या संस्थेने या प्रकल्पांतर्गत करावयाच्या कामाची कार्यकक्षा (Scope of Work / Framework), कामाचे टप्पे व त्यामधील कामे व त्यानुसार अनुज्ञेय होत असलेले शुल्क याचे विवरणपत्र परिशिष्ट अ नुसार असेल. सदर योजनेंतर्गत १३ विद्यापीठांची यादी परिशिष्ट ब प्रमाणे जोडलेली आहे. सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी Indian Center for Academic Ranking and Excellence (ICARE) या संस्थेसोबत उपरोक्त प्रयोजनासाठी करावयाच्या नमुना करारनाम्याचा मसुदा परिशिष्ट क नुसार असेल असे कळविलेले आहे.

राज्यातील सार्वजनिक १३ अकृषी विद्यापीठे व १०० महाविद्यालयांचे मानांकन उंचावण्यासंदर्भातील प्रकल्पातील ठळक बाबी खालीलप्रमाणे असतील.

- १) Icare संस्थेने कामाची रुपरेखा सर्व विद्यापीठांच्या वैयक्तिक गरजा विचारात घेऊन आखणी करण्यात यावी.
- २) विद्यापीठांचे मानांकन दर्जावाढ करण्याच्या कामासाठी विद्यापीठांकरिता प्रत्येकी रुपये ७५०००/- व महाविद्यालयांकरिता प्रत्येकी २०,२५०/- असे शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
- ३) १३ विद्यापीठे व १०० महाविद्यालयांनी उपरोक्त कामाकरिता icare संस्थेला वार्षिक रुपये ३०.०० लक्ष या प्रमाणे ५ वर्षांच्या कालावधीचे शुल्क संबंधित विद्यापीठांनी वर नमूद केलेल्या दरानुसार विद्यापीठाच्या आर्थिक स्रोतातून / विद्यापीठ निधीतून अदा करावयाचे आहे.
- ४) सदर योजनेंतर्गत १३ विद्यापीठे व १०० महाविद्यालयांची निवड सदर विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयाच्या प्रमाणात करण्यात येईल.
- ५) ज्या विद्यापीठांना या योजनेंतर्गत निवड केलेल्या महाविद्यालयांव्यतिरिक्त अतिरिक्त महाविद्यालयांचे मुल्यांकन करून घ्यावयाचे असल्यास, या प्रकरणी निर्गमित केलेला शासन निर्णय व Memorandum of Understanding (MoU) मधील अटी व शर्तीनुसार icare संस्थेकडून मूल्यांकन प्रक्रिया करून घेण्याची मुभा राहिल.

तरी या प्रमाणे विद्यापीठांनी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी. तसेच विद्यापीठांनी परिशिष्ट ब प्रमाणे नमुद केल्याप्रमाणे महाविद्यालयांची नांवे शासनास व या संचालनालयास अवगत करावी. तसेच या संदर्भात विद्यापीठाने प्रत्येक वर्षी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व या संचालनालयास सादर करावा असे उक्त पत्रानुसार कळविलेले आहे.

सार्वजनिक अकृषी विद्यापीठे व महाविद्यालये यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन वाढविण्याच्या कामात सल्ला व सेवा देण्याकरिता उपरोक्त उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचा दि.०८ ऑक्टोबर, २०१८ चा शासन निर्णय व शिक्षण संचालनालय (उच्च शिक्षण) पुणे यांच्या पत्रान्वये Indian Center for Academic Ranking and Excellence या संस्थेसोबत Memorandum of Understanding (MoU) करण्याची बाब व या कामासाठी संस्थेस विद्यापीठाच्या आर्थिक स्रोतातून/विद्यापीठ निधीतून वार्षिक रु.७५,०००/- प्रमाणे ५ वर्षांच्या कालावधीचे शुल्क आदा करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

**ठराव:** सार्वजनिक अकृषी विद्यापीठे व महाविद्यालये यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन वाढविण्याच्या कामात सल्ला व सेवा देण्याकरिता Indian Center for Academic Ranking and Excellence या संस्थेसोबत Memorandum of Understanding (MoU) करण्याची बाब व या कामासाठी संस्थेस विद्यापीठाच्या आर्थिक स्रोतातून / विद्यापीठ निधीतून वार्षिक रु.७५,०००/- प्रमाणे ५ वर्षांच्या कालावधीचे शुल्क आदा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ३५ ] सोलापूर विद्यापीठामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत नव्याने बसविण्यात येणाऱ्या १५० केव्हीए सोलार जनरेशन सिस्टीमसाठी ५ वर्षांपर्यंत दर करार करून घेण्याबाबत.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत नव्याने १५० केव्हीए सोलापूर जनरेशन सिस्टीम बसविण्यासाठी ५ वर्षांमधील करावयाच्या करारातील अट क्र.७ मधील ७.१ प्रमाणे सुरवातीच्या ६ महिन्याची ६५% रक्कम रु.५,९६,७००/- अग्रीम म्हणून परतावा स्वरूपात आदा करण्याबाबत (सोबत श्री. विग्नेश आय्यर कन्सलटंट क्रिंसील रिस्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन लि. यांचे दि.१८/०९/२०१८ रोजी ईमेलद्वारे प्राप्त झालेले पत्र) व सोलार जनरेशन सिस्टीम बसविण्यात आल्यानंतर करारातील अट क्र.५ मधील ५.३ व ५.५ नुसार ५ वर्षांपर्यंत सोलार सिस्टीममधून प्रति महिना जनरेट होणाऱ्या युनिटचे ६५% रक्कम आदा करण्याबाबत.

उपरोक्त बाब विचारात घेता, ५ वर्षांमधील सुरवातीच्या ६ महिन्याची ५,९६,७००/- अग्रीम म्हणून परतावा स्वरूपात आदा करण्याबाबत व सोलार सिस्टीम बसविण्यात आल्यानंतर ५ वर्षांपर्यंत सोलार सिस्टीममधून प्रति महिना जनरेट होणाऱ्या युनिटचे ६५% रक्कम आदा करण्यासाठी सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. यांच्यासोबत करार करून घेण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत नव्याने बसविण्यात येणाऱ्या १५० केव्हीए सोलार जनरेशन सिस्टीमसाठी ५ वर्षांपर्यंत दर करार करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ३६ ] प्रस्तूत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभादिनी दरवर्षी विविध विषयातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस देण्यात येणारे सुवर्णपदके व त्यासाठी तयार करण्यात येणारे डाय हे मे. आपटे ट्रेडर्स, चांदीचे व्यापारी, ३७२, मंगळवार पेठ, सोलापूर - २ यांच्याकडून तयार करून घेण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: दीक्षांत समारंभ कार्यक्रम प्रसंगी सुवर्णपदके देण्यासाठी दरवर्षी शहरातील स्थानिक बाजारपेठेतून विविध फर्मकडून दरपत्रके मागवून सुवर्णपदके व डाय खरेदी केले जातात. तयार केलेले डाय हे ज्या त्या निविदा धारकाचे वेगवेगळे असतात. जर निविदाधारक बदलला तर नव्याने डाय तयार करून घ्यावे लागतात. तसेच सोन्याचे व चांदीचे भाव सर्व निविदा धारकांना शासनाने निश्चित केल्याप्रमाणे आकाराचे लागतात. यापूर्वी विद्यापीठाने तयार करून घेण्यात आलेले ५० सुवर्णपदकांचे डाय हे मे. आपटे ट्रेडर्स, चांदीचे व्यापारी, ३७२, पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर - २ यांच्याकडून तयार करून घेण्यात आलेले आहेत.

उपरोक्त वरील सर्व बाबींचा विचार करता सुवर्णपदके व डाय तयार करण्याकरिता दरवर्षी विविध फर्मकडून दरपत्रके न मागविता मे. आपटे ट्रेडर्स, चांदीचे व्यापारी, ३७२, पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर - २ यांच्याकडून तयार करून घेण्याबाबत शासनाने निश्चित केलेल्या दराने प्रतिवर्षी तयार करून घेण्यात यावेत.

सबब, मे. आपटे ट्रेडर्स, चांदीचे व्यापारी, ३७२, मंगळवार पेठ, सोलापूर - २ यांच्याकडून प्रस्तूत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभादिनी दरवर्षी विविध विषयातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस देण्यात येणारे सुवर्णपदके व त्यासाठी तयार करण्यात येणारे डाय तयार करून घेण्याची बाब विचारार्थ).

ठराव: प्रस्तूत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभादिनी दरवर्षी विविध विषयातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस देण्यात येणारे सुवर्णपदके व त्यासाठी तयार करण्यात येणारे डाय हे मे. आपटे ट्रेडर्स, चांदीचे व्यापारी, ३७२, मंगळवार पेठ, सोलापूर - २ यांच्याकडून तयार करून घेण्यास मान्यता देण्यात आली.

[ ३७ ] मा. प्राचार्य, कॉलेज ऑफ फार्मसी, पंढरपूर यांचे पत्र क्र. COPP / २०१७-१८ / १४४, दि.३०/०८/२०१७ अन्वये प्रात्यक्षिक परीक्षेच्या खर्चाची छायांकित देयके (प्रमाणित केलेली) एकूण रु.९९,८२७/- मंजूरीकरिता सादर केलेली असून, त्यापैकी रु.७८,७६७/- मान्य असलेली देयके मंजूर करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: मा. प्राचार्य, कॉलेज ऑफ फार्मसी, पंढरपूर यांचे पत्र क्र. COPP/ २०१७-१८/१४४, दि.३०/०८/२०१७ अन्वये, प्रात्यक्षिक परीक्षांच्या खर्चाची माहे मार्च / एप्रिल १४ / ०६ / २००८, रु.२९,५३५/-, मार्च / एप्रिल २००९ रु.३२,१७९/-, ऑक्टो / नोव्हें २००९ रु.१४,९०५/- मार्च / एप्रिल २०१७ रु.२३,२०८/- असे एकूण रु.९९,८२७/- मागील छायांकित देयके (प्रमाणित केलेली) मंजूरी करिता सादर केलेली आहेत. सदरची देयके फेर तपासणी करिता वित्त व लेखा विभागाकडून दि.२६/०९/२०१७ रोजी परीक्षा विभागाकडे प्राप्त झालेली आहेत. त्यानुसार या विभागाने सर्व देयकांची छायांकित प्रति तपासणी केली असता, रु.७८,७६७/- इतकी मान्य होतात.

प्रात्यक्षिक परीक्षांच्या खर्चाच्या देयकांचा तपशिल

Budget Head: Practical Exam	२००८	२००९	२००९	२०११	एकूण खर्च
Rem to Examiners	४९९८/-	९२८०/-	२०२५/-	-	७०२३/-
LCA & T. A. D. A.	६८५५/-	५६४/-	५१४८/-	-	२१२८३/-
Rem to Non Teaching Staff	१४९५/-	२२३२०/-	१८१४/-	-	३८७३/-
Material Charges	१५१२०/-	२२३२०/-	४७०८/-	४४४०/-	४६५८८/-
<b>Total A</b>	<b>२८४६८/-</b>	<b>२११६४/-</b>	<b>१३६९५/-</b>	<b>४४४०/-</b>	<b>७८७६७/-</b>
महाविद्यालयाने सादर केलेली देयके	२९५३५/-	३२१७९/-	१४९०५/-	२३२०८/-	९९८२७/-
नामंजूर रक्कम	१०६७/-	१५/-	१२१०/-	१८७६८/-	२१०६०/-
महाविद्यालयाकडून मागील येणे बाकी रक्कम	-	-	-	-	८११९४/-
महाविद्यालयास येणे रक्कम	-	-	-	-	२४२७/-

विद्यापीठ वित्त व लेखा विभागाकडील खतावणी नुसार (लेजर प्रिंटर प्रमाणे) संबंधित महाविद्यालयाकडून रु.८१,१९४/- (दि.१२ फेब्रुवारी, २०१८ अखेर) येणेबाकी असल्याचे दिसून येत आहे. सदरची देयके मंजूर झाल्यास सदर येणेबाकी मधून वजा केल्यास रु.२,४२७/- महाविद्यालयाकडून रोखीने वसूल करून येणे बाकी रक्कमेचे समायोजन करण्यात येईल.

सबब, मा. प्राचार्य, कॉलेज ऑफ फार्मसी, पंढरपूर यांचे पत्र क्र. COPP/२०१७-१८/१४४, दि.३०/०८/२०१७ अन्वये प्रात्यक्षिक परीक्षेच्या खर्चाची छायांकित देयके (प्रमाणित केलेली) एकूण रु.९९,८२७/- मंजूरीकरिता सादर केलेली असून, त्यापैकी रु.७८,७६७/- मान्य असलेली देयके मंजूर करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: मा. प्राचार्य, कॉलेज ऑफ फार्मसी, पंढरपूर यांचे पत्र क्र. COPP / २०१७-१८ / १४४, दि.३०/०८/२०१७ अन्वये प्रात्यक्षिक परीक्षेच्या खर्चाची छायांकित देयके (प्रमाणित केलेली) एकूण रु.९९,८२७/- मंजूरीकरिता सादर केलेली असून, त्यापैकी रु.७८,७६७/- मान्य असलेली देयके मंजूर करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ३८ ] सर्व विद्याशाखांचे प्रभारी अधिष्ठाता व सहयोगी अधिष्ठाता यांना विद्यापीठाच्या विविध बैठका करीता विद्यापीठात उपस्थित राहाण्याकरीता कार भाडे आदा करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्रभारी अधिष्ठाता व सहयोगी अधिष्ठाता आणि विशेष कार्यासन अधिकारी यांच्यामध्ये उपरोक्त विषयाबाबत चर्चा झाली आहे.

याबाबत कार्यालयीन निवेदन असे की, प्रभारी अधिष्ठाता व सहयोगी अधिष्ठाता यांना विद्यापीठाच्या विविध बैठकी करीता कारने प्रवास करण्यासाठी विद्यापीठास दरवेळी अर्ज करून प्रशासकीय मान्यता घ्यावी लागते त्याशिवाय त्यांचे कारभाडे मंजूर होत नाही.

सबब, सर्व विद्याशाखांचे प्रभारी अधिष्ठाता व सहयोगी अधिष्ठातांना विद्यापीठातील बैठकीसाठी उपस्थित राहाण्याकरीता (स्वतःच्या किंवा भाडोत्री) कार वापरण्यास परवानगी देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता व सहयोगी अधिष्ठाता यांना विद्यापीठाच्या विविध बैठका करीता विद्यापीठात उपस्थित राहाण्याकरीता (स्वतःच्या किंवा भाडोत्री) कार वापरण्यास परवानगी देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.



[ ३९ ] शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढा यांनी प्रस्तुत विद्यापीठ व इतर यांच्या विरुद्ध मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल केलेली याचिका W.P. No.१८२८/२०११ या प्रकरणामध्ये दाखल करावयाचे Consent Terms चा मसुदा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ च्या कलम ९१ मधील तरतूदींचे पालन करून शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढा संचलित दलित मित्र कदम गुरुजी या महाविद्यालयाचे संलग्निकरण टप्प्या-टप्प्याने काढून घेतलेली आहे, आणि सध्यस्थिती मध्ये सदर महाविद्यालयास विद्यापीठाचे संलग्निकरण नाही.

सदर संलग्निकरण रद्द करण्यात आल्या बाबतच्या निर्णया विरुद्ध संस्थेने न्यायालयीन प्रकरणे दाखल केलेली आहेत. सदर न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असताना महाराष्ट्र शासनाने दि.०३/०८/२०११ रोजीच्या पत्रान्वये विविध अटींची पूर्तता करण्यात आल्या नंतर विषयात नमूद महाविद्यालयाचे संलग्निकरणा बाबतचा विचार करण्यात यावे असे नमूद केलेले आहे.

वर नमूद प्रमाणे वस्तुस्थिती असून या प्रकरणी प्रस्तुत विद्यापीठात दि.२१/१२/२०१७ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीत मा.विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर, मा.कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ, मा.विशेष कार्यासन अधिकारी, शैक्षणिक, संशोधन व विकास, सोलापूर विद्यापीठ, कायदा अधिकारी, सोलापूर विद्यापीठ, संस्थेचे विश्वस्त अॅड.सुजित एस.कदम, अॅड. प्रकाश जी. घुले व श्री नितीन वि. हेंबाडे हे उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे ठरले :

- १) दि.२१/१२/२०१७ रोजी झालेल्या चर्चेनवये विद्यापीठ आणि महाविद्यालयाने त्यांच्या संबंधित वकीलांशी चर्चा करून न्यायप्रविष्ट असलेली प्रकरणे काढून घेण्या संदर्भात तडजोडीने कार्यवाही करावी.
- २) मुद्दा क्र.१ संदर्भातील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाने दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयाचे संलग्निकरण पुनश्च: चालू करण्यासंदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ११० अन्वये तज्ञ समिती पाठविण्या संदर्भात कार्यवाही करावी.
- ३) संलग्निकरण समितीचा अहवाल विद्यापीठास प्राप्त झाल्यानंतर सदर अहवाल विद्या परिषदेच्या मान्यतेसाठी सादर करावा.
- ४) विद्या परिषदेची मान्यता आल्यानंतर महाविद्यालयाने संलग्निकरण पुनश्च: देण्या करण्यासंदर्भात पत्राव्यवहार करावा.

त्यानुसार संबंधित संस्थेने दि.०९/०१/२०१८ रोजीच्या पत्रान्वये संस्थेने दाखल केलेली याचिका W.P.No.१८२८/२०११ या प्रकरणामध्ये दाखल करावयाच्या प्रस्तावीत Consent Terms चा मसुदा विद्यापीठास सादर केलेला आहे. प्रशासकीय मान्यते अंती या प्रकरणी प्रस्तुत विद्यापीठाच्या वतीने नियुक्त अॅड. श्री. पी. एन. जोशी यांना अभिप्राय देण्याबाबत कळविण्यात आले असता, त्यांनी विषयात नमूद याचिका ही संस्था एकतर्फी काढून घेऊ शकते असे नमूद करून, जर Consent Terms दाखल करून याचिका निकाली काढावयाचे असेल तर, या Consent Terms ला सक्षम प्राधिकरणा पुढे ठेवून मान्य करण्यात येणा-या अंतिम मसुद्याच्या अनुषंगाने संस्थेस कळवून, त्यानुसार Consent Terms वर दोन्ही पक्षांच्या वतीने स्वाक्षरी करण्यात येवून त्यांच्या वकीलांमार्फत संयुक्तपणे दाखल करता येईल असे कळविलेले आहे.

सादर अभिप्रायानुसार, कायदा विभागाने दि.०६/०१/२०१८ रोजी केलेल्या सादरीकरणास अनुसरून मा. प्र. कुलगुरु यांनी प्रस्तुतचा विषय हा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ सादर करण्यास पृष्ठांकन केलेले आहे.

सबब, शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढा यांनी प्रस्तुत विद्यापीठ व इतर यांच्या विरुद्ध दाखल केलेली याचिका W.P.No.१८२८/२०११ या प्रकरणामध्ये दाखल करावयाच्या Consent Terms चा मसुदा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

**ठराव:** शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढा यांनी प्रस्तुत विद्यापीठ व इतर यांच्या विरुद्ध मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल केलेली याचिका W.P. No.१८२८/२०११ या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचे Consent Terms प्रस्तुत विद्यापीठाने करून नयेत असे सर्वानुमते ठरले.

[ ४० ] प्रस्तुत विद्यापीठातील प्रयोगशाळा परिचर व ग्रंथालय परिचर या पदावर कार्यरत महिला व पुरुष कर्मचारी तसेच शिपाई पदावर कार्यरत महिला कर्मचारी यांच्या मागणीनुसार गणवेशाचा रंग ठरविण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील कार्यरत सेवकांना महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ, कराड यांचेकडून शासकीय दराने गणवेश कापड व महिलांकरिता साड्या खरेदी करण्यात येतात. सद्यस्थितीत वर्ग ४ मध्ये खालील पदावर पुरुष व महिला सेवक कार्यरत आहेत ते सध्या परिधान करित असलेल्या गणवेशाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	गणवेशाचा रंग
१.	सुतार, नळकारागीर, तारतंत्री, झेरॉक्स ऑपरेटर, शिपाई, स्वच्छक	पुरुष - खाकी महिला - पांढरी साडी
२.	प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर,	पुरुष व महिला - ग्रे
३.	वाहन चालक, जमादार, हवालदार	पांढरा
४.	चौकीदार	खाकी

दरम्यानच्या काळात शिपाई पदावरील महिला कर्मचारी यांनी गणवेशाचा रंग बदलून मिळणेबाबत विनंती केली होती. तसेच प्रयोगशाळा परिचर व ग्रंथालय परिचर या पदावर कार्यरत महिला व पुरुष कर्मचारी यांनी गणवेशाऐवजी अॅपरॉन देण्यात यावे अशी विनंती केली होती. सदर निवेदनावर निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्या श्रीमती डॉ. एस. आय. शेख व श्रीमती ए. सी. चव्हाण यांची द्विसदस्यीय समिती नियुक्त केली होती. सदर समितीने यासंदर्भात विविध विद्यापीठाची माहिती घेऊन दि.२४/०९/२०१८ रोजीच्या बैठकीमध्ये खालील प्रमाणे शिफारस केली आहे.

समितीची शिफारस:

- १) महिला शिपाई कर्मचारी यांना पांढऱ्या रंगाऐवजी पिवळ्या रंगाची साडी देण्याबाबत समिती शिफारस करित आहे.
- २) ग्रंथालय परिचर व प्रयोगशाळा परिचर या पदावर कार्यरत महिला व पुरुष कर्मचारी यांना ग्रे रंगाच्या गणवेशाऐवजी विद्यापीठाचा लोगो असलेला पांढऱ्या रंगाचा अॅपरॉन देण्याबाबत समिती शिफारस करित आहे.

सबब, प्रस्तुत विद्यापीठातील प्रयोगशाळा परिचर व ग्रंथालय परिचर या पदावर कार्यरत महिला व पुरुष कर्मचारी तसेच शिपाई पदावर कार्यरत महिला कर्मचारी यांच्या मागणीनुसार गणवेशाचा रंग ठरविण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठातील प्रयोगशाळा परिचर व ग्रंथालय परिचर या पदावर कार्यरत महिला व पुरुष कर्मचारी तसेच शिपाई पदावर कार्यरत महिला कर्मचारी यांच्या मागणीनुसार गणवेशाचा रंग ठरविण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ४१ ] विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांचे CAS अंतर्गत स्टेज - १ ते २ (एजीपी ६००० ते ७०००) आणि स्टेज - २ ते ३ (एजीपी ७००० ते ८०००) मध्ये स्थान निश्चितीकरिता गठीत त्रिसदस्यीय समितीने तयार केलेली नियमावली आणि स्थान निश्चिती शुल्क बाबत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.१२/०४/२०१८ रोजीच्या प्रशासकीय मान्य टिपणी अन्वये, विद्यापीठ अनुदान आयोग दि.३० जून, २०१० रोजीची अधिसूचना आणि युजीसीच्या तिसऱ्या व चौथ्या सुधारणेच्या अनुषंगाने प्रस्तुत विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांचे CAS अंतर्गत स्टेज - १ ते २ (एजीपी ६००० ते ७०००) आणि स्टेज - २ ते ३ (एजीपी ७००० ते ८०००) मध्ये पात्र सहायक प्राध्यापकांचे स्थान निश्चितीकरिता नियमावली तयार करण्याकरिता मा. कुलगुरुमहोदयांनी त्रिसदस्यीय समिती गठीत केलेली आहे. सदर समितीच्या दि.२६/०४/२०१८, दि.२७/०६/२०१८ आणि दि.०७/०९/२०१८ रोजी बैठका संपन्न झालेल्या असून समितीने नियमावली सादर केले आहेत. सदर नियमावलीत मुद्दा क्र.२ नुसार प्रत्येक स्टेजसाठी स्थान निश्चिती शुल्क ₹३०००/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त) निश्चित केलेले आहे.

सबब, त्रिसदस्यीय समितीने तयार केलेली नियमावली आणि स्थान निश्चिती शुल्काची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांचे CAS अंतर्गत स्टेज - १ ते २ (एजीपी ६००० ते ७०००) आणि स्टेज - २ ते ३ (एजीपी ७००० ते ८०००) मध्ये स्थान निश्चितीकरिता गठीत त्रिसदस्यीय समितीने तयार केलेल्या नियमावलीस आणि स्थान निश्चिती शुल्क ₹३,०००/- यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ४२ ] विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांना पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्याकरिता विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशी मा. कुलगुरु महोदयांनी स्विकारून पदोन्नतीस मान्यता दिल्याची बाब दि.२१/०८/२०१८ रोजीच्या बैठकीत माहितीस्तव सादर केली असता, त्यावर व्यवस्थापन परिषदेने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत आलेल्या तक्रार अर्जावर विचार करेल यासाठी समिती गठीत केली. सदर गठीत समितीचा अहवाल थेट मा. कुलगुरु महोदयांना बंद लखोट्यात सादर केल्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातील वर्ग १ व २ संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या विभागीय पदोन्नती समितीची बैठक दि.२०/०७/२०१८ रोजी दुपारी ३.०० वा. व्यवस्थापन परिषद सभागृहामध्ये संपन्न झाली. सदर समितीने केलेल्या शिफारशीनुसार वर्ग १ व २ मधील पात्र कर्मचाऱ्यांना कार्यालयीन आदेश क्र. सोविसो / आस्था / २०१८ / ६३६३, दि.२५/०७/२०१८ अन्वये पदोन्नती देण्यात आली. त्यानुसार संबंधित अधिकारी त्यांना देण्यात आलेल्या पदोन्नतीच्या पदावर रुजू झाले.

तसेच वर्ग ३ व ४ संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती देण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या विभागीय पदोन्नती समितीची बैठक दि.२६/०७/२०१८ रोजी दुपारी ३.०० वा. व्यवस्थापन परिषद सभागृहामध्ये संपन्न झाली. सदर समितीने केलेल्या शिफारशीनुसार वर्ग ३ व ४ मधील पात्र कर्मचाऱ्यांना कार्यालयीन आदेश क्र. सोविसो / आस्था / २०१८ / ६५१३ व सोविसो / आस्था / २०१८ / ६५१४, दि.०१/०८/२०१८ अन्वये पदोन्नती देण्यात आली. त्यानुसार संबंधित कर्मचारी त्यांना देण्यात आलेल्या पदोन्नतीच्या पदावर रुजू झाले.

विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशीस मा.कुलगुरु महोदयांनी स्विकारून पदोन्नतीस मान्यता दिल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नती दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत माहितीस्तव सादर केली असता, त्यावर व्यवस्थापन परिषदेने दिनांक २१/०८/२०१८ रोजीच्या बैठकीत खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

"विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांना पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्याकरिता विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशीनुसार पदोन्नती दिल्या बाबतची नोंद घेण्यात आली. तसेच याबाबत खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली ही समिती कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत आलेल्या तक्रार अर्जावर विचार करेल असे ठरले. १) प्रा. एम. एम. माने २) डॉ. एच. के. आवताडे ३) डॉ. बी. एन. आदटराव ४) कु. ए. सी. चव्हाण"

व्यवस्थापन परिषदेने दिनांक २१/०८/२०१८ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या उक्त निर्णयाच्या अनुषंगाने आस्थापना विभागाच्या दिनांक १७/०९/२०१८ रोजीच्या पत्रान्वये समितीचे गठण केल्याची माहिती संबंधित समिती सदस्य यांना कळविण्यात आली होती. सदर समिती सदस्यांनी सूचित केल्यानुसार समितीच्या दि.२४/०९/२०१८, दि.२४/१०/२०१८, दि.३०/१०/२०१८ व दि.०१/११/२०१८ अशा एकूण ०४ बैठका संपन्न झालेल्या आहेत.

सबब, विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांना पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्याकरिता विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशी मा. कुलगुरु महोदयांनी स्विकारून पदोन्नतीस मान्यता दिल्याची बाब दि.२१/०८/२०१८ रोजीच्या बैठकीत माहितीस्तव सादर केली असता, त्यावर व्यवस्थापन परिषदेने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत आलेल्या तक्रार अर्जावर विचार करेल यासाठी समिती गठीत केली. सदर गठीत समितीचा अहवाल थेट मा. कुलगुरु महोदयांना बंद लखोट्यात सादर केल्याची बाब विचारार्थ).

**ठराव:** विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांना पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्याकरिता विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशी मा. कुलगुरु महोदयांनी स्विकारून पदोन्नतीस मान्यता दिल्याची बाब दि.२१/०८/२०१८ रोजीच्या बैठकीत माहितीस्तव सादर केली असता, त्यावर व्यवस्थापन परिषदेने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत आलेल्या तक्रार अर्जावर विचार करेल यासाठी समिती गठीत केली. सदर गठीत समितीचा अहवाल स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ४३ ] शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून नवीन महाविद्यालय इरादापत्राकरिता विविध संस्थाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावावर दि.१५/०९/२०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (३) (ग) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकरिता मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे नवीन महाविद्यालय सुरु करणेकरिता इरादापत्राच्या संदर्भातील एकूण ०४ प्रस्ताव विद्यापीठास प्राप्त झालेले आहेत.

उपरोक्त शासन दि.१५/०९/२०१७ रोजीच्या निर्णयास अनुसरून शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून विविध संस्थाकडून पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत येणाऱ्या महाविद्यालय सुरु करणेकरिता इरादापत्रासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावावर मा. कुलगुरु महोदयांनी सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे शिफारस केलेली आहे.

सदर प्राप्त प्रस्तावांवर महाराष्ट्र शासनाच्या दि.१५/०९/२०१७ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार मा. कुलगुरु महोदयांच्या शिफारशी अन्वये पात्रता संबंधित महाविद्यालयांना कळविण्यात आलेली आहे.

नवीन महाविद्यालय सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची कार्यवाहीबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (३) (ग) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद नमूद केलेली आहे.

"विहित केलेल्या उपरोक्त कालमर्यादेत प्राप्त झालेल्या अशा सर्व अर्जांची अधिष्ठाता मंडळाकडून छाननी करण्यात येईल आणि ते अर्ज, ज्यावर्षी असा अर्ज विद्यापीठाला प्राप्त झाला असेल त्या वर्षाच्या ३० नोव्हेंबर, रोजी किंवा त्यापूर्वी, व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेसह राज्य शासनाकडे पाठविण्यात येतील. विद्यापीठ अर्जासोबत, व्यवस्थापन परिषदेला उचित वाटतील त्याप्रमाणे, संबद्ध कारणांनी यथोचितरित्या पुष्टी दिलेल्या आपल्या शिफारशी सादर करील."

दि.१५/०७/२०१७ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्र.१.१६ मध्ये तरतूद खालीलप्रमाणे आहे.

"सर्व पात्र अर्जदार संस्थांचे अर्ज मंजूरीच्या शिफारशीसह परिशिष्ट "अ" व "ब" तसेच प्रपत्र "अ" व त्यासोबतच्या सर्व कागदपत्रांसह विद्यापीठाकडून शासनाकडे दि.३० नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी सादर करण्यात येतील."

उपरोक्त तरतूदीच्या अनुषंगाने नवीन महाविद्यालयाच्या इरादापत्राकरिता पात्र झालेले अर्ज परवानगी मिळणेकामी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तारीख त्या त्या वर्षाच्या ३० नोव्हेंबर, पर्यंत आहेत. त्यानुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे ३० नोव्हेंबर पर्यंत पाठविणे आवश्यक आहे.

त्यानुसार सद्यस्थितीत व्यवस्थापन परिषदेची बैठक नजीकच्या काळात होणार नसल्याने या संदर्भात दि.१७/११/२०१८ रोजी कार्यालयीन टिपणी सादर केली असता, मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिलेली आहे.

त्यानुसार सदरचे नवीन महाविद्यालयाच्या इरादापत्राकरिता सुरु करण्यासाठी परवानगी मिळणेकामी दि.३०/११/२०१७ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून नवीन महाविद्यालय इरादापत्राकरिता विविध संस्थाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावावर दि.१५/०९/२०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (३) (ग) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकरिता मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव).

**ठराव:** मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.



[ ४४ ] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार कुलसचिव या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील कुलसचिव या रिक्त पदाची जाहिरात (क्र.SUS/ Estt/ २०१८/१०, दि.३१/१०/२०१८) विविध वर्तमानपत्रामध्ये तसेच AIU, New Delhi यांच्या University News या साप्ताहिकेत प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सदरची जाहिरात विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर ही प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

सदर जाहिरातीच्या अनुषंगाने विहित कार्यवाही करुन कुलसचिव या पदासाठी प्राप्त होणाऱ्या आवेदनपत्रांमधून पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घ्यावी लागणार आहे. सदर मुलाखती घेण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) मधील तरतुदीनुसार निवड समिती गठीत करावी लागणार आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे तरतुद विहित केलेली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) (ड) - “व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाचा, व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक;”

उपरोक्त तरतुदीच्या अनुषंगाने कुलसचिव पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक यांचे व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करणे आवश्यक आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार कुलसचिव या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाची बाब विचारार्थ).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार कुलसचिव या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एच. के. आवताडे यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[ ४५ ] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहयर्च या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहयर्च या रिक्त पदाची जाहिरात (क्र.SUS/Estt/२०१८/११, दि.३१/१०/२०१८) विविध वर्तमानपत्रामध्ये तसेच AIU, New Delhi यांच्या University News या साप्ताहिकेत प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सदरची जाहिरात विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर ही प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

सदर जाहिरातीच्या अनुषंगाने विहित कार्यवाही करुन संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहयर्च या पदासाठी प्राप्त होणाऱ्या आवेदनपत्रांमधून पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घ्यावी लागणार आहे. सदर मुलाखती घेण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) मधील तरतुदीनुसार निवड समिती गठीत करावी लागणार आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे तरतुद विहित केलेली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) (ड) - “व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाचा, व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक;”

उपरोक्त तरतुदीच्या अनुषंगाने संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहयर्च पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक यांचे व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करणे आवश्यक आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहयर्च या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाची बाब विचारार्थ).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहयर्च या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. ए. बी. शिंगाडे यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[ ४६ ] शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये विविध संलग्न महाविद्यालयांना अभ्यासक्रमावर आधारित चर्चासत्र / कार्यशाळा आयोजनाकरिता आर्थिक सहाय्य करणेसंदर्भात शिफारस करणेकरिता मा.कुलगुरुमहोदय यांनी दि.१४/०९/२०१८ रोजी गठीत केलेल्या समितीच्या बैठका दि.२७/०९/२०१८ व दि.०६/१०/२०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या होत्या. उपरोक्त समितीने सदर प्रस्तावांची छाननी / पडताळणी करून सादर केलेला बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातर्गत सर्व संलग्नित महाविद्यालये व संकुलाकडून आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / राज्य व विभागीय पातळीवर अभ्यासक्रमावर आधारित चर्चासत्र, कार्यशाळा, परिषद आयोजनाकरिता प्रतिवर्षी प्रस्ताव मागविण्यात येतात. शै. वर्ष २०१८-१९ मध्ये आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / राज्य व विभागीय पातळीवर चर्चासत्र, कार्यशाळा, परिषद (Seminar, Workshop, Conference) आयोजनाबाबत व त्याकरिता होणाऱ्या खर्चापोटी विद्यापीठ नियमानुसार काही अंशी आर्थिक सहाय्य अनुदान रक्कम देणेकरिता विद्यापीठ पत्र क्र. सोविसो / अमंवि / २०१८ / ५७७७, दि.०७ जुलै, २०१८ रोजीच्या पत्रान्वये प्रस्तुत विद्यापीठ संलग्न महाविद्यालये व संकुलांकडून विहित मुदतीत दि.३१ ऑगस्ट, २०१८ पर्यंत दिलेल्या नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात आले होते, त्यानुसार एकूण १२८ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

प्रस्तुत विद्यापीठाच्या संकुलाकडून तसेच संलग्नित महाविद्यालयाकडून मुदतीत एकूण १२२ प्रस्ताव प्राप्त झाले होते तसेच ०६ प्रस्ताव हे मुदतीनंतर प्राप्त झालेले आहे. उपरोक्त प्रस्तावांची छाननी करण्यासाठी व पात्र महाविद्यालये व संकुलांना अनुदान सहाय्य रक्कम अदा करण्यासाठी मा. कुलगुरु महोदय यांनी दि.१४/०९/२०१८ रोजी समिती गठीत करण्यात आलेली होती. उपरोक्त समितीच्या बैठका दि.२७/०९/२०१८ व दि.०६/१०/२०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या होत्या.

उपरोक्त समितीने एकूण १२८ प्रस्तावांची छाननी / पडताळणी केलेली असता त्यापैकी ७२ पात्र प्रस्तावांना आर्थिक सहाय्य रक्कम देणेकरिता शिफारस केलेली असून ५६ प्रस्ताव अनुदान सहाय्य देणेसाठी अपात्र करून कारणासहित यादी कार्यालयास सादर केलेली आहे.

अनुदानासाठी पात्र करण्यात आलेल्या एकूण ७२ प्रस्तावामध्ये समितीने दि.१२/१२/२००७ रोजी तयार करण्यात आलेल्या नियमावलीनुसार अनुदान सहाय्य रक्कमेची शिफारस केलेली आहे, उपरोक्त समितीने सादर केलेला बैठकीचा कार्यवृत्तांत दि.१९/११/२०१८ रोजी मा. कुलगुरु महोदय यांच्या मान्यतेसाठी सादर केला असता मा. कुलगुरु महोदय यांनी सदरचा विषय हा व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करण्यात यावा, असे आदेशित केले आहे.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये विविध संलग्न महाविद्यालयांना अभ्यासक्रमावर आधारित चर्चासत्र / कार्यशाळा आयोजनाकरिता आर्थिक सहाय्य करणेसंदर्भात शिफारस करणेकरिता मा. कुलगुरु महोदय यांनी दि.१४/०९/२०१८ रोजी गठीत केलेल्या समितीने सादर केलेला बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ).

**ठराव:** शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये विविध संलग्न महाविद्यालयांना अभ्यासक्रमावर आधारित चर्चासत्र / कार्यशाळा आयोजनाकरिता आर्थिक सहाय्य करणेसंदर्भात शिफारस करणेकरिता मा. कुलगुरु महोदय यांनी दि.१४/०९/२०१८ रोजी गठीत केलेल्या समितीने सादर केलेला बैठकीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तसेच सदर महाविद्यालयाकडून अभ्यासक्रमावर आधारित आयोजित केलेल्या चर्चासत्र / कार्यशाळा यांचा अहवाल तात्काळ घेण्यात यावा असे ठरले.

[ ४७ ] आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे व सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय लोकसेवा आयोग / महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची बाब व सदर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा समन्वय कराराचा मसूदा विचारार्थ.

(टिपणी: मा. उपसंचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचे दि.०९/१०/२०१८ व दि.२९/१०/२०१८ रोजीच्या पत्रान्वये केंद्रीय लोकसेवा आयोग / महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा नागरी सेवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अ. जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०१८-१९ पासून प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी प्रवेश प्रक्रिया, प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन, तसेच प्रशिक्षण कार्यक्रम राबवितांना येणाऱ्या अडचणी व उपाययोजना या बाबींवर चर्चा करणेसाठी व त्यानुषंगाने योग्य तो निर्णय घेण्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे दि.३१/१०/२०१८ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती व सदर बैठकीस उपस्थित राहणेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने मा. कुलगुरुमहोदयांनी सदर प्रशिक्षण कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी "समन्वयक" म्हणून नियुक्त केलेल्या डॉ. धुळप व्ही. पी., भूशास्त्र संकुल, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांनी विद्यापीठाच्यावतीने सदर बैठकीस उपस्थिती दर्शविली.

सदर प्रशिक्षण कार्यक्रम ८ महिन्यांच्या कालावधीसाठी अनुसूचित जमातीच्या २५ विद्यार्थ्यांकरिता राबवावयाचे असून, सदर प्रशिक्षण केंद्र प्रस्तुत विद्यापीठात सुरु करावे लागणार आहे व त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांसाठी आवश्यक वर्गखोल्या, ग्रंथालय, व अभ्यासकक्ष व प्रशासकीय सेवक वर्ग इत्यादी बाबी विद्यापीठाकडून उपलब्ध करून द्यावे लागणार आहे व त्यासाठी लागणारा निधी हा उपरोक्त संस्थेकडून विद्यापीठास प्राप्त होणार आहे. त्यानुसार सदर प्रशिक्षण कार्यक्रम प्रस्तुत विद्यापीठात राबविण्यासाठी विद्यापीठामार्फत पत्र क्र. सोविसो / विशेष कक्ष / २०१८-१९ / ९६३१, दि.०३/११/२०१८ अन्वये संबंधितांना सहमती पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुषंगाने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी दि.२०/११/२०१८ रोजीच्या पत्रान्वये सदर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास मान्यता दिली असून, विद्यापीठ व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या सोबत करावयाचा "समन्वय" कराराचा मसूदा पाठविला आहे व सदर समन्वय करार रु.५००/- किमतीच्या स्टॅम्प पेपरवर लेखांकित मुद्रण करून प्राधिकृत अधिकाऱ्यांची स्वाक्षरी करून त्यांचे कार्यालयाकडे जमा करणेबाबत विनंती केली आहे.

त्यानुषंगाने सदर करारानुसार रु.१६,०५,०००/- एवढ्या योजनेचा आराखडा ८ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी मंजूर करण्यात आला असून, खाली नमूद केलेल्या बाबींवर खर्च करण्यास मंजूरी देण्यात येत असल्याचे कळविले आहे. त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे:

Sr. No.	Head of Expenses (Financial support from TRTI)	Estimated Amount (Rs.)
1	Stipend (Rs. 4000/- per month x 25 students x 08 months)	8,00,000
2	Stationery	35,000
3	Faculty Remuneration (08 months)	2,70,000
4	Newspaper, Magazines, Books, Stationery etc.	50,000
5	Book sets to students	1,50,000
6	Computers with Internet facilities to students	50,000
7	Staff Remuneration and other expenses	2,00,000
8	Contingency expenses	50,000
	<b>Total</b>	<b>16,05,000</b>

तरी सदर करारनाम्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ३१ (i) नुसार व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे.

सबब, केंद्रीय लोकसेवा आयोग / महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा नागरी सेवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अ. जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची बाब व सदर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा समन्वय कराराचा मसूदा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे व सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय लोकसेवा आयोग / महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची बाब व सदर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा समन्वय कराराच्या मसूद्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ४८ ] प्रस्तुत विद्यापीठामार्फत विद्यापीठ वर्धापनी दिनी (०१ ऑगस्ट) प्रतिवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराची बाब फेरविचारार्थ.

(टिपणी: शै. वर्ष २०१४-१५ मध्ये राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रत्ययन परिषद, (NAAC) बेंगलूर यांचेकडून प्रस्तुत विद्यापीठाचे मुल्यांकन करून घेण्याची प्रक्रिया सुरु असताना त्यावेळी याबाबत Steering Committee नियुक्त करण्यात आली होती. या Screening Committee ची विद्यापीठातील सर्व संकुलांच्या संचालकांसमवेत दि.२० सप्टेंबर, २०१४ रोजी झालेल्या बैठकीतील Item No. २०: To Institute best Teacher, Best Affiliated College and Principal Award या विषयावर झालेल्या ठरावानुसार सदर विषय दि.२३/१२/२०१४ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या ६९ व्या बैठकीमध्ये ठेवून शै. वर्ष २०१५-१६ पासून विद्यापीठाच्या वर्धापन दिनी उपरोक्तप्रमाणे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यासाठी दि.२३/१२/२०१४ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये या विविध पुरस्कारांची नियमावली व स्वरूप यास मान्यता दिलेली आहे.

त्यानुसार शै. वर्ष २०१५-१६ पासून विद्यापीठ वर्धापन दिनी (१ ऑगस्ट) खालीलप्रमाणे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

- १) जीवन गौरव पुरस्कार
- २) विद्यापीठ गुणवंत शिक्षक पुरस्कार
- ३) विद्यापीठ गुणवंत कर्मचारी पुरस्कार
- ४) महाविद्यालयीन गुणवंत कर्मचारी पुरस्कार
- ५) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार (शहरी)
- ६) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार (ग्रामीण)
- ७) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार (शहरी)
- ८) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार (ग्रामीण)
- ९) उत्कृष्ट महाविद्यालयीन शिक्षक पुरस्कार (शहरी)
- १०) उत्कृष्ट महाविद्यालयीन शिक्षक पुरस्कार (ग्रामीण)

सबब, प्रस्तुत विद्यापीठामार्फत विद्यापीठ वर्धापनी दिनी (०१ ऑगस्ट) प्रतिवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराची बाब फेरविचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठामार्फत विद्यापीठ वर्धापनी दिनी (०१ ऑगस्ट) प्रतिवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराबाबत खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली.

- १) प्रा. एम. एम. माने : अध्यक्ष
- २) डॉ. एच. के. आवताडे : सदस्य
- ३) डॉ. एस. एस. गोरे : सदस्य
- ४) डॉ. टी. एन. कोळेकर : सदस्य
- ५) श्रीमती एन. एस. मंकणी : सदस्या

**मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:**

[ ४९(१)] माहे आक्टोबर / नोव्हेंबर, २०१८ च्या परीक्षा मा. राजेश अग्रवाल समितीने केलेल्या शिफारशीनुसार अभियांत्रिकी पदवी परीक्षा (First Year B.Tech to Final Year B. Tech (FE To BE) अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका On Screen Evaluation / Digital Valuation / On Screen Marking करणेकरिता गठित समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: माहे ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१८ च्या परीक्षेपासून अभियांत्रिकी पदवी परीक्षा (First Year B. Tech to Final Year B. Tech (FE To BE) या अभ्यासक्रमांच्या मा. राजेश अग्रवाल समितीने केलेल्या शिफारशीनुसार उत्तरपत्रिका On Screen Evaluation / Digital Valuation / On Screen Marking करून घेणे आवश्यक आहे. सदरचा खर्च On Screen Revaluation या अंदाजपत्रकिय तरतूदीतून खर्ची टाकावा लागणार आहे.

दि.१८/०६/२०१८ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीतील ठराव क्र.१०/१३ नुसार खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला आहे.

"माहे ऑक्टोबर / नोव्हेंबर २०१८ च्या परीक्षेपासून अभियांत्रिकी पदवी परीक्षा (First Year B. Tech to Final Year B. Tech (FE To BE) या अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका On Screen Evaluation / Digital Valuation / On Screen Marking मूल्यमापन करून घेण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली."

दि.०३ जुलै, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र.३ (२) नुसार खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला आहे

"माहे ऑक्टोबर / नोव्हेंबर २०१८ च्या परीक्षेपासून अभियांत्रिकी पदवी परीक्षा (First Year B. Tech to Final Year B. Tech (FE To BE) या अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकाचे On Screen Evaluation / Digital Valuation / On Screen Marking मूल्यमापन करून घेण्यास व येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मंजूरी देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली."

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील शिफारशीनुसार On Screen Evaluation / Digital Valuation / On Screen Marking करणेकरिता समिती गठित करण्यात आलेली आहे.

- |                            |         |
|----------------------------|---------|
| १) डॉ. बी. पी. रोंगे       | अध्यक्ष |
| २) डॉ. एस. आर. गेंगजे      | सदस्य   |
| ३) डॉ. आर. एस. मेंते       | सदस्य   |
| ४) श्री. पी. आर. चोरमले    | सदस्य   |
| ५) श्रीमती. ए. एस. सांळुखे | सदस्य   |

वरील समितीच्या बैठकीतील अहवाल सोबत जोडला आहे.

सबब, माहे आक्टोबर / नोव्हेंबर, २०१८ च्या परीक्षा मा. राजेश अग्रवाल समितीने केलेल्या शिफारशीनुसार अभियांत्रिकी पदवी परीक्षा (First Year B. Tech to Final Year B. Tech (FE To BE) अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका On Screen Evaluation / Digital Valuation / On Screen Marking करणेकरिता गठित समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

**ठराव:** माहे आक्टोबर / नोव्हेंबर, २०१८ च्या परीक्षा मा. राजेश अग्रवाल समितीने केलेल्या शिफारशीनुसार अभियांत्रिकी पदवी परीक्षा (First Year B. Tech to Final Year B. Tech (FE To BE) अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका On Screen Evaluation / Digital Valuation / On Screen Marking करण्याकरिता गठित समितीचा अहवाल स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तसेच सद्यस्थितीत M. E. अभ्यासक्रमासाठी On Screen Evaluation / Digital Valuation / On Screen Marking करण्याचे सर्वानुमते ठरले.

[ ४९(२)] विद्यापीठ परिसरातील विविध बांधकाम करणे या कामाकरिता दि.२८/११/२०१८ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत मान्यतेस्तव.

(टिपणी: विद्यापीठ परिसरात करावयाच्या विविध बांधकामाबाबत बांधकाम समितीची बैठक दि.२८/११/२०१८ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत विषय क्र.१ ते ३ व आयत्या वेळेचा विषय क्र. ४(१) ते ४(५) नुसार सादर केला असता, व्यवस्थापन परिषदेस मान्यतेस्तव शिफारस करण्यात आली आहे.

विद्यापीठ परिनियम S.३३९(f) नुसार दि.२८/११/२०१८ रोजीच्या बांधकाम समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांतास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे.

सबब, दि.२८/११/२०१८ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ परिसरातील विविध बांधकाम करणे या कामाकरिता दि.२८/११/२०१८ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीतील कार्यवृत्तांतामधील खालील व्यवस्थापन परिषदेस केलेल्या शिफारशीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

ठराव क्र.१	नोंद घेतली.
ठराव क्र.२	महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने केलेल्या कार्यवहीची नोंद घेण्यात आली. विद्यापीठाच्या फॅकल्टी क्लब इमारतीचे बांधकाम करण्याचे रु.९७,११,२४६/- इतकी रक्कम वजा जाता उर्वरित रक्कम रु.४,१९,८२,७२०/- इतकी रक्कम प्राधान्याने सुरक्षा भिंतीच्या कामासाठी वापरण्यास व तशी संमती सा. बां. विभागास देण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.
ठराव क्र.३	मा. कुलगुरुमहोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने केलेल्या कार्यवहीची नोंद घेण्यात आली. त्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.
ठराव क्र. ४ (१)	विद्यापीठ परिसरातील नव्याने दुसरे बास्केट बॉल कोर्ट तयार करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.
ठराव क्र. ४ (२)	विद्यापीठ परिसरातील Incubation Center बांधकाम व प्रि. फॅब्रीकेशनचे काम करणे या कामासाठी वास्तुविशारद म्हणून मे. त्रिमिती डिझाईन कन्सल्टंट, सोलापूर व प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून (Project Management Consultant) साई स्ट्रक्चर (एस. पी. मोहळकर, सोलापूर) यांचे नेमणूक केल्याबाबत व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.
ठराव क्र. ४ (३)	मे. डिझाईन ग्रुप, मुंबई यांच्याशी चर्चा करून वास्तुविशारद फी जास्तीत जास्त ३% (प्रत्यक्ष कामाच्या रक्कमेच्या) इतकी देण्याबाबत व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.
ठराव क्र. ४ (४)	सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, सोलापूर यांना मास्टर प्लॅनच्या तरतूदीनुसार जागा देण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.
ठराव क्र. ४ (५)	विद्यापीठ परिसरातील १) पदार्थ विज्ञान संकुलाजवळील विद्यापीठ सभागृहाच्या पहिल्या मजल्यावरती Seminar Hall बनविणे. २) अभ्यासकेंद्र रंगभवन येथील पहिल्या मजल्याचे बांधकाम करणे व तेथील बाथरूमची दुरुस्ती करणे तसेच ३) सामाजिकशास्त्रे संकुल इमारतीचे वाढीव बांधकाम करणे ४) भूशास्त्र संकुल इमारतीचे वाढीव बांधकाम करणे या कामासाठी वास्तुविशारद म्हणून मे. त्रिमिती डिझाईन कन्सल्टंट, सोलापूर व प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून (Project Management Consultant) साई स्ट्रक्चर (एस. पी. मोहळकर, सोलापूर) यांची नेमणूक केल्याबाबत व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.



[ ४९(३) ] परीक्षा विभागातील “यंत्रणा विश्लेषक” या पदास समान लेखा संहिता Appendix - I Delegation of Power मधील Director Computer Center पदाप्रमाणे वित्तीय मंजूरीचे अधिकार प्रदान करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: परीक्षा विभागाकडे “यंत्रणा विश्लेषक” हे Director Computer Center वर्ग १ मधील (१५६००-३९१०० - GP - ६६००) पद असून सदर पदास परीक्षा घेण्याकरिता विद्यार्थ्यांचे केंद्रनिहाय नियोजन करणे, वेळेत निकालाची प्रक्रिया पार पाडणे, पदवीप्रदान संदर्भातील व Pre., On, Post Exam व निकाल लावणे संदर्भातील कामे पूर्ण करणे इत्यादी गोपनीय कामे वेळेत पार पाडावी लागतात. परीक्षा विभागाकडे संगणक कक्ष हे १८/०७/२०१७ रोजी मा. कुलगुरुमहोदयांच्या मान्यतेनुसार स्थापन झालेले असल्याने त्याची पूर्ण जबाबदारी “यंत्रणा विश्लेषक” यांच्याकडे आहे. ही सर्व कामे पार पाडताना संगणक केंद्रास लागणारे साहित्य, वेळोवेळी व आवश्यकतेप्रमाणे स्टेशनरी, टोनर रिफिलींग करणे, प्रिंटर दुरुस्ती करणे, सर्व्हर, केबल व संगणक दुरुस्ती, संगणकाचे हार्डवेअर, प्रिंटिंग साहित्य व किरकोळ साहित्य खरेदी इत्यादी बाबी तातडीने कराव्या लागतात.

महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी दि.२७/०३/२०१२ च्या शासन निर्णयान्वये समान लेखा संहिता लागू केला आहे व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना दिलेला आहे. त्यामधील Appendix - I - Delegation of Power मध्ये Director Computer Center या पदाचा उल्लेख असून त्यामध्ये “यंत्रणा विश्लेषक” या पदाचा उल्लेख नाही. यंत्रणा विश्लेषक हे संगणक कक्षाचे नियंत्रण अधिकारी असल्याने त्यांना समान लेखा संहिता मधील वित्तीय मंजूरीचे अधिकार यंत्रणा विश्लेषक यांना देणे उचित वाटते. अधिकार प्राप्त झाल्यास यंत्रणा विश्लेषक या पदास टोनर रिफिलींग करणे, प्रिंटर दुरुस्ती करणे, सर्व्हर व संगणक दुरुस्ती, संगणकाचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, प्रिंटिंग साहित्य व इतर किरकोळ साहित्य खरेदी इत्यादी विहित कामे वेळेत पूर्ण करणे शक्य होईल त्यामूळे कामे वेळेत पार पाडून प्रवेशप्रक्रिया सर्व कामे वेळेत पूर्ण होतील.

सबब, “यंत्रणा विश्लेषक” या पदास समान लेखा संहिता Appendix - I Delegation of Power मधील Director Computer Center पदाप्रमाणे वित्तीय मंजूरीचे अधिकार Appendix - I - Delegation of Power मधील Noter १) नुसार प्रदान करण्याचे अधिकार व्यवस्थापन परिषदेला आहेत. त्यानुसार “यंत्रणा विश्लेषक” या पदास वरील तरतूदीनुसार सर्व प्रकारचे वित्तीय मंजूरीचे अधिकार प्रदान करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: परीक्षा विभागातील “यंत्रणा विश्लेषक” या पदास समान लेखा संहिता Appendix - I Delegation of Power मधील Director Computer Center पदाप्रमाणे वित्तीय मंजूरीचे अधिकार प्रदान करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ४९(४) ] सामाजिकशास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागासाठी टेलिव्हीजन स्टुडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टुडिओ उपलब्ध करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सामाजिकशास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागासाठी टेलिव्हीजन स्टुडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टुडिओ असणे आवश्यक आहे. पुणे, औरंगाबाद, नांदेड यासह सर्वच विद्यापीठात मास कम्युनिकेशन विभागासाठी टेलिव्हीजन स्टुडिओ व त्याच बरोबर कम्युनिटी रेडिओची सोय असेल तर आपल्या विद्यापीठास अनेक फायदे होवू शकतात. नॅकसाठी आपणाला आधिक गुण मिळू शकतात. तसेच बी. ए. मास कम्युनिकेशन पदवी अभ्यासक्रम, एम. ए. मास कम्युनिकेशन (इलेक्ट्रॉनिक मिडिया) हा नवा पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच फिल्म मेकिंग, टिव्ही अॅकरिंग यासारखे कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरु करता येतील. त्यामूळे विद्यापीठातील या अभ्यासक्रमाची गुणवत्ता वाढेल, अधिक उत्पन्न मिळेल, कम्युनिटी रेडिओला इंटरनेट रेडिओत रुपांतरित करुन जिल्हाभर कायम प्रसारण करता येतील. निरंतर शिक्षण, ई- कंटेंट साठीही विद्यापीठास याचा फायदा होईल. टेलिव्हीजन स्टुडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टुडिओ उभारण्यासंदर्भात भारत सरकारची मिनीरत्न कंपनी असलेल्या बेसिल या कंपनीने आपल्या विद्यापीठाकडे एक प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने मा. कुलगुरुमहोदयांच्या मान्यतेने सदर कंपनीस आपल्या विद्यापीठाने लेटर ऑफ इंटेंट दिले होते. त्यानुसार सदर कंपनीने संपूर्ण आराखडा तयार करुन पाठविला आहे. त्याची प्रत सोबत जोडली आहे. टेलिव्हीजन स्टुडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टुडिओ या दोन्ही कामास एकंदर २ कोटी ३७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सदरचा खर्च हा विद्यापीठाच्या विकास निधीमधून करणे अपेक्षित आहे.

सबब, सामाजिकशास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागासाठी टेलिव्हीजन स्टुडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टुडिओ उपलब्ध करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सामाजिकशास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागासाठी टेलिव्हीजन स्टुडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टुडिओ उपलब्ध करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

सदर कामाची सुरुवात करण्यासाठी विद्यापीठ विकास निधीमधून सुरुवातीस पहिल्या टप्प्यात एक कोटी रुपये देण्यात यावे असे ठरले.

[ ४९(५) ] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ दि.०१ मार्च २०१७ पासून सर्व विद्यापीठांना लागू झाला आहे. त्यानुसार विद्यापीठ Common Statutes आणि Ordinance अद्यापपर्यंत प्राप्त झाले नसल्याने, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या Ordinance framed under the provisions of the Act, १९७४ मधील दंडक ९ (a) नुसार चेंजिस-इन-स्टाफ या समितीवर व्यवस्थापन परिषद सदस्यांमधून पाच समिती सदस्यांच्या नामनिर्देशनास्तव.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६, दि.०१ मार्च, २०१७ पासून सर्व विद्यापीठांना लागू झाला आहे. त्यानुसार शासनामार्फत विद्यापीठ Common Statutes आणि Ordinance अद्यापपर्यंत प्राप्त झाले नसल्याने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर Ordinance मधील Proposed Draft Ordinance under Section Maharashtra Universities Act १९९४ मधील दंडक ५९ नुसार चेंजिस-इन-स्टाफ समितीकरिता व्यवस्थापन परिषदेचे तीन सदस्य व महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ यांचे दोन सदस्य असे एकूण पाच सदस्यांची तरतूद आहे. परंतु, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये म.वि.वि.मं. हा विभाग अंतर्भूत नाही. तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर Ordinance framed under the section of the Act, १९७४ मधील दंडक ९ (a) अन्वये तरतूद खालीलप्रमाणे आहे:

०.९ (a): The Committee on Local Inquiry Committee Reports and Changes in College Staff shall consist of five members of the Executive Council who shall hold office for three years.

सबब, उपरोक्त आदेशातील तरतूदीप्रमाणे चेंजिस-इन-स्टाफ समितीकरिता खालीलप्रमाणे पाच सदस्यांच्या नामनिर्देशनाची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थी).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ दि.०१ मार्च, २०१७ पासून सर्व विद्यापीठांना लागू झाला आहे. त्यानुसार विद्यापीठ Common Statutes आणि Ordinance अद्यापपर्यंत प्राप्त झाले नसल्याने, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या Ordinance framed under the provisions of the Act, १९७४ मधील दंडक ९ (a) नुसार चेंजिस-इन-स्टाफ या समितीवर व्यवस्थापन परिषद सदस्यांमधून पाच समिती सदस्यांचे खालीलप्रमाणे नामनिर्देशन करण्यात आले.

- |                                       |           |
|---------------------------------------|-----------|
| १) डॉ. बी. पी. रोंगे                  | : अध्यक्ष |
| २) डॉ. टी. एन. कोळेकर                 | : सदस्य   |
| ३) डॉ. बी. एन. आदटराव                 | : सदस्य   |
| ४) प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे | : सदस्या  |
| ५) डॉ. श्रीमती एस. आय. शेख            | : सदस्या  |

मा. कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे प्र. कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-  
सदस्य सचिव  
व्यवस्थापन परिषद

सही/-  
अध्यक्ष  
व्यवस्थापन परिषद